

# दुग्धोत्पादन

## मार्गदर्शिका



विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प, नागपूर

## विषयसूची

- १ भारतीय वंशांच्या दुधाळ गायी व म्हरीच्या प्रमुख जाती
- २ प्रजनन धोरण
- ३ रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन संस्थेची रचना व कार्यपद्धती
- ४ दुधाचे उत्पादन, त्यातील फॅट व एसएनएफ आणि चारा यांची सांगड
- ५ संतुलित पशुखादूय व पशुखादूय पुरके
- ६ वर्षभर हिरवा चारा
- ७ विविध जनावरांकरिता संपूर्ण खादूयव्यवस्था
- ८ पशुआहार तक्ते
- ९ दुधाळ जनावरांच्या विविध रोगांवर पारंपारिक उपचार पद्धती



# भारतीय वंशांच्या दुधाळ गायी व म्हर्शींच्या प्रमुख जाती

<b>गिर</b>	<b>उपनावे</b>	'भोदली', 'देसण', 'गुजराती', काठीयावाडी', 'सोरठी' आणि 'सूरती'
	<b>वास्तव्य</b>	गुजरात राज्यातील अमरेली, भावनगर, जुनागढ आणि राजकोट जिल्ह्यात
	<b>दूध उत्पादन</b>	८०० ते ३३०० किं.ग्रा. (सरासरी दूध २१२० किं.ग्रा.)
<b>साहिवाल</b>	<b>उपनावे</b>	'लांबी बार', 'लोला', 'मुलतानी' आणि 'तेली'
	<b>वास्तव्य</b>	पंजाब राज्यातील फिरोझपूर, अमृतसर आणि राजस्थान राज्यातील गंगानगर जिल्ह्यात
	<b>दूध उत्पादन</b>	१६०० ते २७५० किं.ग्रा. (सरासरी दूध २३२५ किं.ग्रा.)
<b>राठी</b>	<b>उपनावे</b>	'राठ'
	<b>वास्तव्य</b>	राजस्थान राज्यातील बिकानेर, गंगानगर आणि जैसलमेर या जिल्ह्यात
	<b>दूध उत्पादन</b>	१०६२ ते २८१० किं.ग्रा. (सरासरी दूध १५६० किं.ग्रा.)
<b>लाल सिंधी</b>	<b>उपनावे</b>	'लाल कराची', 'मालीर' आणि 'सिंधी'
	<b>वास्तव्य</b>	पाकिस्तानचा सिंध प्रांत
	<b>दूध उत्पादन</b>	११०० ते २६०० किं.ग्रा. (सरासरी दूध १८४० किं.ग्रा.)

<b>थारपारकर</b>	 	<b>उपनावे</b>	‘पांढरी सिंधी’, ‘ग्रे सिंधी’ आणि ‘धारी’
		<b>वास्तव्य</b>	गुजरात राज्यातील कच्छ आणि राजस्थान राज्यातील बाडमेर, जैसलमेर, जोधपुर या जिल्ह्यात
		<b>दूध उत्पादन</b>	१३३ ते २१४७ किं.ग्रा. (सरासरी दूध १७४९ किं.ग्रा.)
<b>कांकरेज</b>	 	<b>उपनावे</b>	‘बडद/वागेड’, ‘वगाडीया’, ‘तलाबडा’, ‘नागर’ आणि ‘बनाई’
		<b>वास्तव्य</b>	राजस्थान राज्यातील बाडमेर, जोधपुर आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद, बनासकांडा, खेडा, महेसाणा, सावरकांडा, कच्छ या जिल्ह्यात
		<b>दूध उत्पादन</b>	८०० ते १८०० किं.ग्रा. (सरासरी दूध १७३८ किं.ग्रा.)
<b>हरियाणा</b>	 	<b>उपनावे</b>	‘हंसी’
		<b>वास्तव्य</b>	हरियाणा राज्यातील हिसार, रोहतक, सोनीपत, गुडगाव, जिंद आणि इज्जर या जिल्ह्यात
		<b>दूध उत्पादन</b>	६९३ ते १७४५ किं.ग्रा. (सरासरी दूध ११७ किं.ग्रा.)
<b>गळबाऊ/गवळाव</b>	 	<b>उपनावे</b>	‘आर्वी’ आणि ‘गौलगणी’
		<b>वास्तव्य</b>	वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू व नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुका
		<b>दूध उत्पादन</b>	४७० ते ७२५ किं.ग्रा. (सरासरी दूध ६०४ किं.ग्रा.)

<h3>मुळा</h3> 	<p><b>उपनावे</b> देल्ही 'कुळी' आणि 'काली'</p> <p><b>वास्तव्य</b> हरियाणा राज्यातील हिसार, रोहतक, गुडगांव, जिंद या जिल्ह्यात आणि दिल्ली</p> <p><b>दूध उत्पादन</b> १००३ ते २०५७ किंग्रा. (सरासरी दूध १७५२ किंग्रा.)</p>
<h3>पंढरपुरी</h3> 	<p><b>उपनावे</b> ....</p> <p><b>वास्तव्य</b> महाराष्ट्र राज्यातील सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात</p> <p><b>दूध उत्पादन</b> सरासरी दूध १७९० किंग्रा</p>
<h3>नागपुरी</h3> 	<p><b>उपनावे</b> 'बेरारी', गावराणी' 'पुरंथाडी', 'वळ्हाडी', एलीचपुरी', 'गौळाबी', आर्वी', 'गौळाऊगण', 'गणगौरी', 'शाही आणि 'चंदा'</p> <p><b>वास्तव्य</b> महाराष्ट्र राज्यातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात</p> <p><b>दूध उत्पादन</b> ७६० ते १५०० किंग्रा. (सरासरी दूध १०३९ किंग्रा.)</p>
<h3>मराठवाडी</h3> 	<p><b>उपनावे</b> 'एलीचपुरी' आणि 'दुधणा शडी'</p> <p><b>वास्तव्य</b> महाराष्ट्र राज्यातील जालना, परभणी, बीड, नादेड आणि लातूर या जिल्ह्यात</p> <p><b>दूध उत्पादन</b> सरासरी दूध ११०० किंग्रा.</p>

# प्रजनन धोरण

## गायवर्ग

### अत्यल्प उत्पादक गावठी गाई

- ➔ उच्च उत्पादकता असलेल्या १०० टक्के विदेशी वळूचे वीर्य (उदा. जर्सी, होलस्टिन इ.)
- ➔ देशी गोवंशातील उत्तम उत्पादन असलेल्या विभागात टिकु शक्तील अश्या जातीच्या वळूचे वीर्य (उदा. गिर, साहीवाल, राठी इ.)

### जातिवंत देशी गाई

- ➔ त्याच देशी वंशातील उत्तम उत्पादन असलेल्या वळूचे वीर्य

### ५० टक्के संकरित गाई

- ➔ ज्या जातीच्या संकरित वळू पासुन संकर झालेला आहे त्याच जातीच्या उच्च उत्पादकता असलेल्या ५० ते ७५ टक्के विदेशी वळूचे वीर्य (उदा. जर्सी, होलस्टिन इ.)

### ६२.५ टक्के संकरित गाई

- ➔ ज्या जातीच्या संकरित वळू पासुन संकर झालेला आहे त्याच जातीच्या उच्च उत्पादकता असलेल्या ६२.५ टक्के विदेशी वळूचे वीर्य (उदा. जर्सी, होलस्टिन इ.)

## म्हैसवर्ग

### अत्यल्प उत्पादक गावठी म्हशी


- ➔ देशी वंशातील उत्तम उत्पादन असलेल्या विभागात टिकु शक्तील अश्या जातीच्या वळूचे वीर्य (उदा. मुळा, सुर्ती, जाफराबादी इ.)

### जातिवंत देशी म्हशी

- ➔ त्याच देशी वंशातील उत्तम उत्पादन असलेल्या वळूचे वीर्य



# खंथ करणाऱ्या जनावरांच्या पद्धन संस्थेची रचना व कार्यपद्धती



खंथ करणाऱ्या जनावरांना चार कणे असलेले विशिष्ट रचना असलेले पोट आहे.

## खंथ म्हणजे काय?

पोटात गेलेले खाद्य पुन्हा बाहेर काढणे, पुन्हा चाऊन बारीक करणे व लाळ मिसळणे आणि पुन्हा पोटात ढकलण्याची निरंतर क्रिया.

जेवढे जास्त खंथ तेवढी जास्त लाळ, तेवढे जास्त जिवाणु, तितकी जास्त दुधाची गुणवत्ता व उत्पादन

१	गुद्धार	५	रेटीक्युलम
२	रेक्टम	६	इसोफेगस
३	सिकम	७	अॅबोमङ्गलम
४	कोलॉन	८	ओमङ्गलम
५	डीओडेनम	९	लहान आतडे
६	रुमेन		



# खंथ करणाऱ्या जनावरांच्या पचन संस्थेची रचना व कार्यपद्धती

## रुमेन -

- किणवन प्रक्रियेकरिता आकाराने खूप मोठी पिशवी
- आकारमान : ५० - १०० लिटर्स
- पूर्णपणे आविसजन विरहित
- सतत सारखे तापमान : ३९°C (१०३°F)
- गॅस भरलेले
- सतत आकुंचन व प्रसरण पावणारे



रुमेन वा आंत्रभाग

## ● रेटीक्युलम

- मधाचे पोळे
- जिवाणुकरिता घर
- खालल्या गेलेल्या खाद्याकरिता जागा
- ओमेंझमचे प्रवेशावदार



## ● ओमेंझम

- पुस्तकाच्या पानांसारखी रचना
- भरपूर घडव्या
- पाणी शोषून घेणे



## ● अँबोमेंझम

- खरे पोट
- पेप्सीन
- हायड्रोरोक्लोरिक आम्ल



## ● लहान आतडे

- एन्झार्डम पचन व पचलेल्या अन्नघटकांचे शोषण

## ● मोठे आतडे

- पचलेल्या अन्नातील जास्तीच्या पाण्याचे शोषण
- शेण जमा करणे




## रुमेन मधील जीवाणुंची संख्या

प्रोटोइड्रोआ	१ ते १० लाख प्रती मि.लि. रुमेनमधील द्रव
बॅक्टेरिया	१ ते १० हजार कोटी प्रती मि.लि. रुमेनमधील द्रव
बुशी	१ हजार ते १ लाख प्रती मि.लि. रुमेनमधील द्रव


## रुमेनमधील जीवाणुंचे कार्य

- चाच्यातील तंतुमय पदार्थाचे रूपांतर व्होलाटाईल फॅटी अंसिड्रस मध्ये रूपांतर करतात
- स्वतःचे प्रोटीन तयार करतात
- व्हिटामिन के आणी बी कॉम्प्लोक्स निर्मिती करतात



गायी / म्हशीच्या पोटातील जीवाणुंना खाद्य द्रया, जीवाणूंदुधाल जनावरांचे पोषण करतील !

चारा



क्व.एफ.ए.  
जीवाणुजन्य प्रथिने  
व्हिटामिन्स

रुमेनमध्ये तयार होणारी अन्वरीव्ये  
चाच्यातील अन्वरीव्यापेक्षा खूप  
वेगाची असतात.

दुधात्पादन  
नव्यार्थीवा



# रुमेनमधील किण्वन प्रक्रियेनंतर तयार होणारे पदार्थ

## किण्वन योग्य चारा




रुमेन  
मधील  
जीवाणू

- CO<sub>2</sub> (कार्बन डायऑक्साइड)
- डी.एफ.ए
- जीवाणुन्य प्रथेने
- NH<sub>3</sub> (अनोनिआ)
- CH<sub>4</sub> (मिथेन)
- Heat (उष्णता)
- लॉग चेन फॅटी ऑसिड
- H<sub>2</sub>S (हायड्रोजन सल्फाइड)

लाल रंगातील पदार्थ जनावराद्वारे वापरले जातात.  
काळ्या व हिरव्या रंगातील पदार्थ जनावरासाठी निरुपयोगी असतात.  
हिरव्या रंगातील पदार्थ उर्जा वाया घालवितात.

## रुमेनमध्ये जीवाणुंचे स्थान



## रुमेनमधील जीवाणुंच्या गरजा

- कार्बन डाय ऑक्साइड
- उर्जा
- नत्र
- मिनरल्स
- कोबाल्ट, सल्फर, फॉस्फरस, सोडियम, पोटेशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, फेरस, झिंक, मॉलि�ब्देनम, सेलनिअम

दुध्धोत्पादन  
नव्हीरील



# खंथ करणारी जनावरे व जीवाणू यांचे सहजीवन

## जीवाणू खंथ करणाऱ्या प्राण्यांना अन्नद्रव्य पुरवितात

- चांचातील सेल्युलोझ व हेमीसेल्युलोझचे पचन
- उच्च दजाचे प्रथिने पुरवठा
- व्ही.एफ.ए.चे उत्पादन व पुरवठा
- विटामिन बी चे उत्पादन व पुरवठा
- चांचातील पोषणविरोधी पदार्थांचा नाश

## खंथ करणारे प्राणी जीवाणुंना खालील बाबी पुरवितात

- निवारा
- निरुपयोगी बाबी नष्ट करणे
- आवश्यक अन्नद्रव्ये
- वाढीसाठी आदर्श वातावरण

## जनावरांच्या चांचाचा रुमेन मधील जीवाणुंवरील परिणाम

### • चांचाच्या प्रकारात अन्नाक बदल :

अन्नाक बदललेल्या परिस्थितीला सरावाकारिता जीवाणुंना वेळ लागतो.


### • कमी किंवा जास्त चारा

### • चांचात खुप जास्त असंप्रकृत चर्खी :

जीवाणू स्वतःकरिता फॅड वापरत नाही. क्रूढ फायबरचे पचन होत नाही

### • चांचात जास्त प्रमाणात स्टार्व, ग्लुकोज सारखे पिष्टमय पदार्थ :

रुमेन ऑसिडोसीस




दुष्टोत्पादन  
नवीकरिता



## रुमेन मध्ये जीवाणुंची संख्या वाढविण्याकृतिता उपाय

- चाच्यात संतुलित प्रोटीन व पिष्टमय पदार्थ
- चाच्यात हळुवार बदल
- चाच्याची आवश्यक तेवढी उपलब्धता ज्यामुळे जनावर त्याच्या आवश्यकतेप्रमाणे चारा खाईल.
- रफेजेस (हिरवा व वाळलेला चारा), कॉन्संट्रेट व खनिज मिश्रण संतुलित खाद्य तक्त्याप्रमाणे दयावे.




दुष्टोत्पादन  
नवीकरण

# दुधाचे उत्पादन, त्यातील फॅट व एस.एन.एफ. आणि चारा यांची सांगड

## दुधाचे मुख्य घटक

- फॅट
- एस.एन.एफ.-  
(क्रिसीन, ल्हे प्रोटीन, लॅक्टोज, मिनरल्स व जिवंगसल्ल)
- पाणी



## दुधातील फॅटची निर्मिती

कासेत तयार  
होणारे फॅट

३० ते ५० टक्के -  
१६ किंवा त्यापेक्षा कमी  
कार्बन चेन च्या फेटी ऑसिड  
पासून डी नोव्हो प्रक्रियेद्वारा  
कासेत बनलेले फॅट

खाद्यातील फॅट +  
अँडीपोझ फॅट

५० ते ७० टक्के -  
१६ किंवा त्यापेक्षा जास्त  
कार्बन चेन च्या फेटी ऑसिड  
पासून बनलेले फॅट

दुधातील  
फॅट

दुधातील फॅट  
निर्मिती



## ऑडीपोज फॅट

हे गाभण काळात जनावराद्वारे कातडी खाली व इतर जागी जमा केले जाते व जनावराच्या खाद्यातील फॅट कमी असते. त्यामुळे दुधात या वाटेने येणाऱ्या फॅटचे प्रमाणात फारसा फरक पडत नाही.

## कासेत तयार होणारे फॅट


डी नोव्हो प्रक्रियेद्वारा कासेत बनलेल्या फॅटवर दुधातील एकूण फॅट मुख्यत्वे अवलंबून असते.

## खाद्यातील फॅट



## ऑडीपोज फॅट

५० ते ७० टक्के - १६ किंवा त्यापेक्षा जास्त कार्बन चेन व्या फॅटी असिड पासून बनलेले फॅट



दुधात्पादन  
नवीरींवा



## डी नोव्हो प्रक्रियेद्वारा कास्त तयार होणारे फॅट वर परिणामकारक घटक

- रफेज कॉन्स्ट्रैटचे प्रमाण - जनावराच्या आहारात कमीत कमी ५० टक्के किंवा अधिक चारा रफेज स्वरूपात असावा.
- जास्त रफेज = जास्त फॅट
- चारा बारिक कुट्टी केल्याने फॅटचे प्रमाण वाढते.
- जास्त कॉन्स्ट्रैटमुळे रुमेनमध्ये ऑसिडोसीस होउन ऑसिटीक व ब्युटीरिक ऑसिड कमी तयार होते.
- रुमेनचा pH कमी होतो. आणि डी नोव्हो प्रक्रियेकरिता ऑसिटीक व ब्युटारिक ऑसिड कमी पडून दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.
- याव्यतिरिक्त स्तनदाहामुळेसुऱ्हा दुधातील फॅट कमी होते.

## दुधातील एस.एन.एफ

एस.एन.एफ.चे घटक

एस.एन.एफ

प्रथिने  
कार्बोदके  
खनिजे  
जीवनसत्त्वे

प्रथिने  
+  
खनिज  
(Ca+P)

लॅक्टोज

कॅल्शियम + फॉरफरस

दुधात्पादन  
नवीरींवा




# एस.एन.एफ. कमी होण्याची कारणे

- कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वे यांचे दुधातील प्रमाण फारसे बदलत नाही.
- एस.एन.एफ. कमी होण्यापाठी प्रामुख्याने प्रथिने जबाबदार असतात.  
दुधातील प्रथिने = केसीन (80%) व्हे प्रोटीन (20%) यातील व्हे प्रोटीन सुख्ता फारसे बदलत नाही.  
एस.एन.एफ. कमी होण्यामागे केसीन सर्वात महत्वाचे आहे.

## केसीन

- दुधात केसीन कॅल्शियम फॉस्फोकेसीनेटच्या स्वरूपात असते.
- म्हणजेच दुधात केसीन चे प्रमाण वाढण्याकरिता चाच्यात आवश्यक प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फोरस असणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर केसीन तयार होण्याच्या प्रक्रियेकरिता आवश्यक ऊर्जा चाच्यातून उपलब्ध होणे आवश्यक आहे.



दुधात्पादन  
नवीकरण

## दुधात केसीनचे प्रमाण वाढविण्याकरिता चांग्यात करावयाचा बदल

- पुरेशी प्रथिने असलेला चारा - द्विदल चारा / अलप
- पुरेशी उर्जा असलेला चारा - एकदल चारा / धान्य भरड
- पुरेसे मिनरल मिक्शर - क्षेत्रविशेष



## दुधातील लॅक्टोज

- रुमेनमध्ये तयार झालेले प्रॉपिओनिक ऑसिडचे रुपांतर लिहरमध्ये ग्लुकोजमध्ये केले जाते.

ग्लुकोजपासून लॅक्टोज तयार होऊन दुधात येते.

जास्त लॅक्टोज ऑस्मोसीसद्वारे जास्त पाणी दुधात ओढते.

त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते.

रुमेन मध्ये जास्त प्रॉपिओनिक ऑसिड =

जास्त रक्तातील ग्लुकोज = जास्त लॅक्टोज

= जास्त दूध



# दुधातील घटकांचे रूपोत सारांश



## दुधातील घटकांच्या बदलाकरिता जबाबदार इतर बाबी

## जनावराचा प्रकार

गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा फॅट व  
एसएनएफ कमी असते.



(गाय किमान ३.५ फॅट ८.५ एसएनएफ)  
(म्हैस -किमान ६.० फॅट ९.० एसएनएफ)



## दुधातील घटकांच्या बदलाकरिता जबाबदार इतर बाबी

## जनावराची जात

जात	पाण्याचे प्रमाण	फॅट	प्रथिने
रेड सिंधी	८६.४	५.१	३.४
गिर	८६.७	५.४	३.३
थारपारकर	८६.८	५.५	३.३
साहिवाल	८६.७	५.५	३.३
होलस्टिन	८८.९	३.६	३.८
जर्सी	८९.८	५.१	३.८

दुधात्थोत्पादन  
नवीनीकरण



## वैयक्तिक फरक -

आकाराने मोठी जनावरे जास्त दूध देतात. त्यामुळे दुधातील घटकांमध्ये फरक असतो.



## भाकड कालावधी -

६० दिवसापेक्षा कमी भाकड कालावधी मिळाल्यास पुढील वेतात जनावराच्या दूधात फेट व एसएनएफ कमी मिळते.


## विण्याच्या वेळेचे वय व वजन -

वाढत्या वयासोबत दूध वाढते त्यामुळे दुधातील घटक बदलतात.

विण्याचे वेळचे वाढीव वजन शरीरात दुग्धोत्पादनास आवश्यक घटक जमा झाल्याचे दर्शवितात.  
त्यामुळे वाढीव वजन दुधाचा उच्च दर्जा दर्शविते.



## दुधोत्पादनाचा कालावधी




## दूध काढण्याच्या दोन वेळांमधील अंतर

- अंतर जास्त = जास्त दूध = कमी फॅट
- अंतर कमी = कमी दूध = जास्त फॅट
- सर्वोत्तम अंतर १२ तास
- जनावरांना खाद्य पचवून त्याचे दूधात रुपांतर करण्याकरिता रवंथ ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
- जनावरांना चारा दूध काढतेवेळीच घातला जातो. त्यामुळे रवंथ करण्यास अपेक्षित वेळ न मिळाल्याने दूधातील फॅट वर परिणाम होतो.



## दूध काढण्याची पद्धत


दुधात फेट तरंगते. त्यामुळे प्रथम काढल्या जाणा-या धारांमध्ये फेट कमी असते. शेवटच्या धारा फेटमध्ये भरपूर असतात. नेमक्या याच धारा वासरासाठी सोडल्यास प्राप्त दुधात फेट कमी येते.



## रोग

### Sub Clinical Mastitis

मुळे फेट व एसएनएफ दोन्ही कमी होते.



दुधात्पादन  
नवीकरण

# संतुलित पशुखाद्य व पशुखाद्य पुरके

दूध व्यवसाय पारंपारिकरित्याच केला जातो आहे

चराई



देप खाऊ धालणे



दूधाची गुणवत्ता कमी

दूध उत्पादन कमी

माझावर वेळेवर न येणे,  
फळविल्यास गाभण न राहणे

परिणाम

दोन वेतातील अंतर जास्त

कालवडीची वाढ  
लवकर न होणे


उत्पादन घार्व जास्त

दुष्टोत्पादन  
नवीकरण



## संतुलित पशुखाद्य

## संतुलित पशुखाद्य देण्याचे फायदे



## विविध खाद्य घटकांचे शास्त्रशुद्ध मिश्रण

पशुखाद्य किती दयावे	गाय (३०० ते ४०० कि.ग्रा.)	गाय (४०० ते ५०० कि.ग्रा.)	म्हैस (३०० ते ४०० कि.ग्रा.)	म्हैस (४०० ते ६०० कि.ग्रा.)
शरीरासाठी	२.० कि.ग्रा.	२.५ ते ३.० कि.ग्राम.	२.० कि.ग्रा.	२.५ ते ३.० कि.ग्राम.
दुधासाठी (प्रति लिटर)	४०० ग्राम	४०० ग्राम	५०० ग्राम	५०० ग्राम
गाभण असताना (शेवटच्या २ महिन्यात)	२.० कि.ग्रा.	३.० कि.ग्रा.	२.० कि.ग्रा.	३.० कि.ग्रा.

## खनिज मिश्रण



कैलिशयम



झिंक



फॉस्फोरस



कॉपर



झिंक

न  
वापरण्याचे  
परिणाम

## खनिज मिश्रणाचे प्रकार



### खनिज मिश्रण

ASMM (क्षेत्र विशिष्ट खनिज मिश्रण)

चिलेटेह खनिज मिश्रण कॉपर, ड्रिंक, मँगनीझ, क्रोमियम करिता)

लिकिविड कल्शियम (कमी कल्शियम मिळते - ४/५% VS २०% पाऊडर मध्ये)

मीठ (२५ से ३० ग्राम दररोज)

बफर-जास्त अलप दिल्या जात असलेल्या जनावरांना-खाण्याचा सोडा-४०/५० ग्राम प्रतिदिन-  
एसिडिटी न होऊ देण्याकरिता

### खनिज मिश्रण (BIS type)

घटक	गरज %
कॅल्शियम	20.0 (Min) किमान
फॉस्फोरस	12.0 (Min) किमान
मँगनेशियम	5.0 (Min) किमान
सल्फर	1.8-3.0 किमान
कॉपर	0.10 (Min) किमान
ड्रिंक	0.80 (Min) किमान
मँगनीझ	0.12 (Min) किमान
आयोडीन	0.026 (Min) किमान
आयर्न	0.40 (Min) किमान
कोबाल्ट	0.012 (Min) किमान

### ASMM (क्षेत्र विशिष्ट खनिज मिश्रण)

घटक	गरज %
कॅल्शियम	23.0 (Min) किमान
फॉस्फोरस	11.5 (Min) किमान
मँगनेशियम	4.0 (Min) किमान
कॉपर	0.20 (Min) किमान
ड्रिंक	1.2 (Min) किमान
आयोडीन	0.026 (Min) किमान
कोबाल्ट	0.012 (Min) किमान

vs



## चिलेटेड मिनरल्स

**मिनरल्स चिलेट करण्याची गरज -**

अत्यंत जास्त उत्पादन क्षमता असलेल्या जनावरांना मिनरल्स आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देणे

**कोणते मिनरल्स चिलेट केले जातात -**

अत्यंत आवश्यक असलेले परंतु कमी प्रमाणात लागणारे उदा. कॉपर, झिंक, मॅग्नीझ

**चिलेशन प्रक्रिया -**

मिनरल अमिनो ऑमिडसोबत बांधले जातात.

त्यामुळे रमेनमध्ये इतर केमिकल्य वरोबर संयोग होत नाही. आतडे यातचीवर मिनरल अमिनो ऑमिड सोबत शोषले जाते.

## खनिज मिश्रण व लिकिवड कॉलिशयम

लिकिवड कॉलिशयम सफ्टिल्मेट्समध्ये खनिज मिश्रणाच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात कॉलिशयम व फॉस्फोरस असतो.

मिनरल	लिकिवड कॉलिशयम	खनिज मिश्रण (पावडर)
कॉलिशयम	3-4%	>20%
फॉस्फोरस	1.5-2%	>12%
S, Mg, Cu, Zn, Co, etc	नाही	आहे

- १ किलो दूध तयार होण्याकरिता ३.५ ग्रॅम कॉलिशयमची गरज असते.
- म्हणजेच १ किलो दूध तयार होण्याकरिता १०० मिली लिकिवड कॉलिशयम लागेल.
- शिवाय मॅग्नेशियम, सल्फर, कॉपर, झिंक, कोबाल्ट जनावराला उपलब्ध होणार नाही.
- गोपालकांच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्याकरिता ASMM (क्षेत्र विशिष्ट खनिज मिश्रण) चा वापर करणेच योग्य.



## खनिज मिश्रण किती दूधावे ?

कालवडीच्या झापाटयाने वाढीकरिता  
२५ ग्राम दररोज

कालवडी, गाभण, कमी दूध देणाऱ्या (५ लिटर) तसेच अनुत्पादक जनावरांकरिता ५० ग्राम दररोज  
दुधाळ गाई व महशीकरिता (१०/१५ लिटर)  
१०० – १५० ग्राम दररोज, दूध उत्पादनानुसार

### इतर पशुखाद्य पूरके

मीठ - २५ ते ३० ग्रॅम मीठ  
दररोज जनावराच्या आहारात  
आवश्यक आहे.



बफर - जनावराच्या आहारात रफेजेसपेक्षा  
कॉन्सट्रैट जास्त असतील तर रुमेन मध्ये  
असिडोसिस होतो.



याकरिता सोडियम बाय काबोनेट  
५० ते ७५ ग्रॅम बफर म्हणून आहारात  
दिल्यास रुमेन मधील किण्वन प्रक्रिया  
नियमित रहाते.




## बायपास प्रोटीन

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रुमेन मधील जीवाणू खादयातील जवळपास ५० ते ६० टक्के प्रथिनांचे विघटन अमोनिया मध्ये करीत असतात. त्यापैकी थोडा अमोनिया वापरून जीवाणू स्वतःकरिता प्रथिनांची निर्मिती करतात व उर्वरित अमोनिया जनावराच्या लिहरमध्ये युरीयामध्ये रूपांतरित होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे जनावरांच्या खाद्यातील प्रोटीन्स सारखे बहुमुल्य अन्नद्रव्य वाया जात असते.

रुमेनमधील जीवाणुद्वारा होणाऱ्या प्रथिनांच्या विघटनाचा दर कमी करण्याकरिता पशुखाद्यातील प्रथिनेयुक्त घटकांवर (डेप) रासायनिक प्रक्रिया केल्याने विघटनाचा दर २५ ते ३० टक्क्यांवर येऊन, आवश्यक तेवढी प्रथिने जीवाणुंकरिता उपलब्ध राहून उर्वरित प्रथिने जनावराच्या खन्या पोटात (अंबोमङ्गल) पचनाला उपलब्ध होतात.

अशा प्रकारे प्रक्रियायुक्त डेपेचा जनावरांच्या खादयात वापर केल्यास उच्च उत्पादनक्षमता असलेल्या जनावरांकडून अपेक्षित उत्पादन घेणे शक्य होते.




## बायपास फॅट

गाभण काळात आवश्यक पोषण न झाल्याने संकरित गाई व उच्च उत्पादक म्हर्शीमध्ये व्यायल्यानंतर अचानक वजन कमी होण्याचा प्रकार दिसून येतो. या जनावरांचे वजन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही जनावरे पुढील माज दाखवत नाहीत. परिणामी दोन वेतातील अंतर वाढते.

उच्च उत्पादनक्षमता असलेल्या जनावरांना जास्त उर्जायुक्त आहार देण्याचे दृष्टीने जनावरांच्या खाद्यात तेलाचा वापर केल्यास रुमेनमधील जीवाणुंची संख्या कमी होऊन खाद्यातील तंतुमय पदार्थांचे विघटनावर परिणाम होतो. याकरिता फॅटवर रासायनिक प्रक्रिया करून जीवाणुंच्या संख्येत घट न होऊ देता खन्या पोटात (अंबोर्मेझम) पचनाला उपलब्ध होऊ शकणारे फॅट म्हणजे बायपास फॅट.

उच्च उत्पादक जनावरांना विण्याअगोदर एक महिना व व्यायल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात बायपास फॅट पशुखाद्यात दिल्यास दूध व दुधातील फॅट दोन्ही बाबीत वाढ होते तसेच तात्पुरत्या वंधत्वाच्या समस्या उद्भवत नाही.



दुधात्पादन  
नवीरील



# वर्षभर हिरवा चारा

दुमत्या जनावराची गरज

दररोज **३०** किलो हिरवा चारा



**२४** किलो  
एकदल धान्यवर्गीय  
चारा



**६** किलो  
द्विदल डाळवर्गीय  
चारा



ऊर्जा



फॅट



प्रथिने



एस.एन.एफ.

## वर्षभर हिरवा चारा मिळविण्याकरिता पीक पद्धती-बहुवार्षिक

हायब्रिड नेपियर +  
चारा चवळी +  
लसूण गवत



वार्षिक मका/ज्वारी/बाजरी +  
चारा चवळी +  
लसूण गवत

दुर्घटोत्पादन  
नववीर्जित



## १० दुधाळ जनावरांकरिता वर्ष मर हिरवा चारा मिळवण्याकरिता तंत्र

बाब	गृहीतक
एक एकर	४४००० स्वचे.फूट
लागवडीचे अंतर	४ फूट $\times$ २.५ फूट = १० स्वचे.फूट
एका झाडापासून उपलब्ध होणारा चारा	२ किलो
एका जनावराला आवश्यक चारा	२४ किलो एकदल + ६ किलो द्विदल
दहा जनावरांना आवश्यक चारा	२४० किलो एकदल + ६० किलो द्विदल
दहा जनावरांना आवश्यक चारा प्राप्त करण्यासाठी कापावयाची झाडे	१२०
१२० झाडे लागवडीकरिता आवश्यक जागा	१२०० स्वचे.फूट
२० दिवसापर्यंत सतत आवश्यक चारा मिळवण्याकरिता जागा	२४००० स्वचे.फूट = अर्धा एकर



हंगामाच्या सुखवातीला अर्धा  
एकर जागेत हायब्रिड नेपियर च्या  
बेण्याची ४  $\times$  २.५ फूट  
अंतरावर लागवड करावी

दुर्घटोत्पादन नव्हीकरण



२० दिवसानंतर उर्वरित  
अर्धा एकर जागेत हायब्रिड  
नेपियर बेण्याची  
 $4 \times 2.5$  फूट अंतरावर  
लागवड करावी



→ ६० दिवसानंतर पहिल्या अर्धा एकर जागेतील १२० हायब्रिड नेपियर झाडांची कापणी करावी व प्रत्येक दिवशी याच प्रमाणे एकूण २० दिवस चारा कापणी करावी.

दुर्घटोत्पादन नंदीश्वर



२० दिवसांनंतर दुसऱ्या  
 अर्धा एकर जागेतील १२०  
 हायब्रिड नेपियर झाडांची  
 कापणी करावी व प्रत्येक दिवशी  
 याच प्रमाणे एकूण २० दिवस  
 चारा कापणी करावी. असे  
 एकूण ४० दिवस चारा पुरेसा  
 होईल. आणि त्यानंतर पहिल्या  
 पेरणीतील गवत कापणीस  
 आलेले असेल.



हायब्रिड नेपियर पेरतांना दोन ओर्लीमध्ये सोडलेल्या ४ फूट  
 जागेत दशरथ यासारख्या ढिदल बहुवार्षिक चारापिकाची  
 लागवड केल्यास कापणी करतांनाच उर्वरित ६ किलो चारा  
 सोबतच कापला जाऊन जनावराला आवश्यक तेवढा मुबलक  
 हिरवा चारा वर्षभर रोज उपलब्ध होऊ शकतो.

दुर्घटोत्पादन  
 नववीरीवा



## सर्वसाधारण पिके व त्यापासून उत्पन्न

प्रीक	एकरी खर्च रुपये	एकरी उत्पन्न किलोटल	विक्री दर प्रति किलोटल MSP (2017-18)	एकरी उत्पन्न रुपये	एकरी नफा रुपये
तूर		३			
कापूस		५			
सोयाबीन		५			
हरभरा		३			
भुईमूग		५			
मूग		३			
उस					

दाव	गृहीतक
१० देशी जनावरे	प्रती दिवस ४ लिटर दूध उत्पादन समता
वर्षाच्या कोणतोही दिवशी दुधातीला जनावरे	३
सरासरी दैनंदिन दूध उत्पादन	१२ लिटर
दुधाचा प्रसरणी वापर	२ लिटर
दूध संकलन केंद्रावर प्रति दिवस दूध	१० लिटर
देशी गाईच्या दुधाचा कमीता कमी दर	रु. ३०/- प्रति लिटर
दैनंदिन आवक	रु. ३००/-
वर्षात ३६५ ऐकडी दूध संकलन केंद्रावर दूध दिल्याने दिवस	३००
वार्षिक आवक	रु. ९००००/-
चारा उत्पादनावर खर्च (फक्त पहिल्या वर्षी)	रु. ३००००/-
निव्वळ नफा	रु. ६००००/-
या व्यावरिका ५० जनावरांचे वर्षभरात शेणुकला ८ किलो प्रति दिवस	जवळपास ३० मे.लॅन



१० दुधात जनावरांकरिता  
 वर्ष भर हिरवा चारा उपलब्ध  
 करून दिल्यास उत्पन्न

**दुधातपादन** व्यावरिका



## जनावरासाठी उपलब्ध चाच्यांचे प्रकार

### हिरवा चारा

शेतात वाढवन वापरण्यात  
येणारा / चराईमधून प्राप्त होणारा

### एकदल

### द्विदल

वार्षिक  
हंगामी ओलित

बहुवार्षिक  
वारमाही ओलित

वार्षिक  
हंगामी ओलित

बहुवार्षिक  
वारमाही ओलित

१) मका

२) ज्वारी

३) बाजरी इ.

१) हात्याक्रिड नेपियर

२) गिरी गवत

३) मार्वल इ.

१) बरसीप

२) चवळी

३) गवार इ.

१) ल्युसर्न

२) दशरथ इ.

### वाळलेला चारा

मुख्यत्वे शेतीतील  
मुख्य पिकाचे अवशेष

### एकदल

### द्विदल



मक्का						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
आफिकन टॉल, प्रतापचारी	२५ ते ३० किलो	७ दिवसात	७० दिवस	१	२०० क्लिंटल	खरीप



ज्वारी						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
सी.एस.एच.-२४, पुसाचारी सी ओ एफ एस-२९	१६ किलो	१० दिवसात	८० दिवस	३ पेक्षा जास्त	२०० ते ६०० क्लिंटल	खरीप



बाजरी						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
जायंट बाजरा, जी.एफ.बी.-१,	३ किलो	२० दिवसात	६० दिवस	२ ते ५	२०० ते ३०० क्लिंटल	खरीप



हायब्रिड नेपियर						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
सी.ओ. - ४, सी.ओ. - ५, डी.एच.एन. - ६ बी.एन.एच.- ९०	६००० ते ८०००	८ दिवसात	प्रथम ६० दिवस त्यानंतर ४० दिवस	वर्षात ७	६०० ते ८०० क्लिंटल	खरीप / उन्हाळी



गिनी गवत							
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी	
बुदेल गिनी - १, बुदेल गिनी - २ रिवर्सडेल	१०००० ते १२०००	१० दिवस	प्रथम ६० दिवस त्यानंतर ५० दिवस	वर्षात ६	३०० क्लिंटल	खरीप/ उन्हाळी	



मार्वल							
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी	
फुले मार्वल	१० ते १२ किलो	३० दिवस	प्रथम ८० दिवस त्यानंतर ५० दिवस	वर्षात ४ ते ५	४०० क्लिंटल	खरीप/ रऱ्यी	



बरसीम							
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी	
बुदेल-२, वरदान, मरकाळी	१० किलो	८ ते १० दिवस	२० दिवस	५ ते ६	२५० ते ३०० क्लिंटल	रऱ्यी	



चवली							
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी	
यू.पी.सी. -६२८, बुदेल -२	१५ किलो	१७ दिवस	६० दिवस	१	१०८ क्लिंटल	खरीप/ उन्हाळी	



गवार						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
बुंदेल गवार-३, गवार क्रांती	१६ ते १८ किलो	१५ दिवस	७० दिवस	१	१५० क्लिंटल	खरीप/ उन्हाळी



ल्युसर्न						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
आर एल -८८, आनंद-३	६ ते ८ किलो	८ ते १० दिवस	३० दिवस	वर्षात ४ ते ५	४०० क्लिंटल	रऱ्यी



दशरथ						
प्रगत जाती	एकरी बियाणे	पाण्याच्या पाळऱ्या	कापणीसाठी दिवस	कापण्या	एकरी चारा उत्पादन	पेरणी
राहुरी	६ ते ८ किलो	१० दिवस	प्रथम ३० दिवस त्यानंतर ४० दिवस	६ ते ७	४०० क्लिंटल	खरीप



## विविध जनावरांकरिता संपूर्ण खाद्यव्यवस्था



### वासरे - कोलोस्ट्रम

- कोलोस्ट्रम - जन्मानंतर वजनाच्या एक दशांश एवढे प्रति दिवस.
- कोलोस्ट्रम मध्ये भरपूर प्रमाणात ईम्युनोग्लोब्युलीन्स, क्विटामिन ए व प्रथिने असतात.

## वासरे - मिल्क रिप्लेसर

- दुधाचेच पोषण मूल्य
- दूध विक्रीकरिता उपलब्ध.
- दुधाच्या एक तृतीयांश किमतीत वासराचे संपूर्ण पोषण.
- तांदळाचा कोंडा, भरडलेला मका, मक्यातील ग्लुटन, शेंगदाणा ढेप, सोयाबीन ढेप, स्किम मिल्क पावडर, बायपास फॅट, मळी, मिनरल मिक्शर, मीठ, किटामीन्स, अॅटीबायोटिक व प्रिज्ञवर्हेटिव्ह
- १: ८ प्रमाणात पाण्यात विरघळून १ लिटर दुधासोबत पाजावे.
- हलुहलु दूध कमी करत न्यावे व मिल्क रिप्लेसर वाढवत न्यावे.
- वास्रु १ महिन्याचे होईपर्यंत २ लिटर पर्यंत वाढवत न्यावे.



## वासरे - काफ स्टार्टर

- वाढत्या वयासोबत वासरांची अन्नद्रव्यांची गरज वाढते.
- वासरे चारा खाऊ लागतात पण त्यातील क्रुड फायबर पचवू शकत नाही.
- या वयातही दूध पाजणे सुरु ठेवल्यास रुमेनोरेटीक्युलर मुळ बंद होउन दूध सरळ अॅबोमॅन्ड्रम मध्ये जाते.
- त्यामुळे रुमेन मध्ये जीवाणुंची वाढ थांबते.
- या वेळी वासरांना ठोस आहाराची आवश्यकता असते.
- म्हणून वासरांना ६ ते ७ महिन्याचे होईपर्यंत भरपूर उर्जा व प्रथिनेयुक्त काफ स्टार्टर देणे आवश्यक आहे.



## वासराचे खाद्यव्यवस्थापन

वय	कॉन्स्ट्रॅट / दूध (लिटर / दिवस)	काफ स्टार्टर (किलो/ दिवस)	चांगल्या प्रतीचा वाळलेला चारा' (किलो/दिवस)	हिरवा चारा' (किलो/दिवस)
०-२ दिवस	एकूण ३-४ लिटर्स दोन ते तीन वेळा विभागून	— —	— —	— —
३-४ दिवस	३-४ लिटर दूध	— —	— —	— —
४-१४ दिवस	२-३ लिटर दूध	०.१०	०.१०	— —
उगा आठवडा	१.५-२.० लिटर दूध	०.२०	०.१५	०.७५
४था आठवडा	०.५-१.० लिटर दूध	०.२५	०.२०	१.२५
५वा आठवडा	—	०.४०	०.३०	२.००
६वा आठवडा	—	०.५०	०.४०	२.५०
७वा आठवडा	—	०.६०	०.६०	३.००
८वा आठवडा	—	०.७०	०.८०	३.५०
९वा आठवडा	—	०.८०	०.९०	४.००
१०वा-११वा आठवडा	—	१.००	०.९०	५.००
१२वा आठवडा	—	१.२०	१.००	५.००
१३वा - १६वा आठवडा	—	१.५०	१.२०	६.००
१७वा - २०वा आठवडा	—	१.७५	१.५०	७.५०
२१वा - २६वा आठवडा	—	२.००	२.००	८.००



# पशुआहार तक्ते

दृष्टोत्पादन  
रवीशिल



# गृहीतके : गाय, वजन ३०० किलो - फॉट/एस.एन.एफ. - ३.५/८.५

द्रुधोत्पादन - भाकड												
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11	आहार 12
उच्चल डिस्ट्रिक्ट बारा	10	10					10		10		10	10
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट बारा			10									
मुख्यालय												
डिस्ट्रिक्ट गवर्नर								10		15		
एकलल पिकांवे अवशेष (गळांबा/तणीस/कडबा इ.)	4		4			5.5			4		3.3	
द्वितीय पिकांवे अवशेष (तुरी/हरवरा इ.कटार)		4		6						4		
संतुलित पशुजावय (पी.१५ ट)	0.5		0.4		0.6	0.6	0.4	2.8		0.4		
सरकी डेप/पैड		0.4			0.6		0.4		0.9			
चुन्नी (तुर/हरवरा इ.)					0.6		0.6					
धान्य भरडा (मळ/च्यारी/चाजी इ.)								0.6				
कोडा (गह/तांडुक इ.)					0.5		0.5					
मिनरल मिक्सर (ASMMI) (त्रिम)	40	40	30	35	30	30	30	35	35	30	40	

द्रुधोत्पादन - गर्भावस्थेचे शेवटचे तीन महीने - भाकड												
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11	आहार 12
उच्चल डिस्ट्रिक्ट बारा	18	16					10		12		20	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट बारा			13							8		
मुख्यालय											12	
डिस्ट्रिक्ट गवर्नर								18		28		
एकलल पिकांवे अवशेष (गळांबा/तणीस/कडबा इ.)	3.5		4		6	5	3.3		6	6	5.5	4
द्वितीय पिकांवे अवशेष (तुरी/हरवरा इ.कटार)		4		6.3								
संतुलित पशुजावय (पी.१५ ट)	2		1			3.3		2.6				
सरकी डेप/पैड		1		1.5	1		1		1			1
चुन्नी (तुर/हरवरा इ.)					1		0.6					
धान्य भरडा (मळ/च्यारी/चाजी इ.)								0.5				
कोडा (गह/तांडुक इ.)					0.5		0.5					
मिनरल मिक्सर (ASMMI) (त्रिम)	20	40	30	40	40	20	40	20	40	25	40	40

द्रुधोत्पादन  
गर्भावस्था



**दुर्घोत्तमाइन - २ निट्रस प्रति विवर**

आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११	आहार १२
उच्चद्रव्य हिरण्या चारा	15	10					7		10		25	10
डिवल हिरण्या चारा			10									
पुरथास												
हिरण्ये गवत								20		12		
एकल विकारी अवशेष (गव्हांडा/तणीस/कडबा इ.)							3.4					
फिल विकारी अवशेष (तुरी/हरवरा इ.कुटार)		3.5										
संतुलित पश्चाद्यव (BTS II)			0.5			1.8		2.5				
समकी डेप/पेंड		0.5		1.7	0.5		0.5		0.7			
दुन्नी (तुर/हरवरा इ.)					0.5		0.5					
धन्य भरडा (मका/ज्यारी/वाजरी इ.)									0.7			
कोडा (गह/तांदूळ इ.)							0.7					
मिनरल मिक्स्यर (ASMMI) (ड्रिंग)	50	65	60	65	45	35	55	20	70	45	55	55

**दुर्घोत्तमाइन - ३ निट्रस प्रति विवर**

आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११	आहार १२
उच्चद्रव्य हिरण्या चारा	15	12					10		12		29	20
डिवल हिरण्या चारा			12									5
पुरथास												
हिरण्ये गवत								20		22		
एकल विकारी अवशेष (गव्हांडा/तणीस/कडबा इ.)	7		4		5	7	3		3	7.3	6.5	5
फिल विकारी अवशेष (तुरी/हरवरा इ.कुटार)		3.5		6								
संतुलित पश्चाद्यव (BTS II)	1.2		0.7		2.5		2.3					
समकी डेप/पेंड		1		1.8	1		0.8		0.8			
दुन्नी (तुर/हरवरा इ.)					0.6		0.6					
धन्य भरडा (मका/ज्यारी/वाजरी इ.)									1			
कोडा (गह/तांदूळ इ.)					1		0.5					
मिनरल मिक्स्यर (ASMMI) (ड्रिंग)	50	80	70	75	60	40	75	30	80	50	40	50

**दुर्घोत्तमाइन - ४ लिटर्स प्रति विवर**

आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११	आहार १२
उच्चद्रव्य हिरण्या चारा	16	12					12		14		25	20
डिवल हिरण्या चारा			14									6
पुरथास												
हिरण्ये गवत								20		27		
एकल विकारी अवशेष (गव्हांडा/तणीस/कडबा इ.)	7.7		4		5.5	8.5	3.5		3	7		6
फिल विकारी अवशेष (तुरी/हरवरा इ.कुटार)		3.5		6								5
संतुलित पश्चाद्यव (BTS II)	1.6		0.8		2.8		2.8					
समकी डेप/पेंड		1.3		2	1		1		1		0.5	
दुन्नी (तुर/हरवरा इ.)					0.6		0.5					
धन्य भरडा (मका/ज्यारी/वाजरी इ.)									1			
कोडा (गह/तांदूळ इ.)					1		0.5					
मिनरल मिक्स्यर (ASMMI) (ड्रिंग)	55	90	80	85	70	45	75	35	90	60	75	70

इयोलाइन - ५ लिटर प्रीति द्विस												
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११	आहार १२
फ्लॅट हिला चारा	२०	१५					१२		१४	२५	२७	
डिल डिला चारा			१२								७	
मुख्यास												१५
हिरवे गवत								२२				
एकल पिकांचे अवशेष (गळांडा/तर्णीस/कडबा इ.)	८.३		४				२.५					
द्विल पिकांचे अवशेष (तुरी/हरवता इ.कुटार)		३.५		७		७				३.४		
संतुलित पशुपादव (BIS II)			१.५			३.२						
सरकी टेप/टेंड		१.३							१.५			
चुनी (तुर/हरवता इ.)							०.५					
धान्य भरडा (मळा/ज्वारी/चाजरी इ.)									१.५			
कोडा (गह/तांबुल इ.)								१				
मिनरल मिक्सर (ASMMI) (शेष)	८०	९०	१००	९५	८०	४५	४५	४०	१००	९५	९०	९०

इयोलाइन - ६ लिटर प्रीति द्विस												
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११	
फ्लॅट हिला चारा	२५	१५					१५		१०	२५		
डिल डिला चारा			१४									
मुख्यास											१०	
हिरवे गवत								२०				
एकल पिकांचे अवशेष (गळांडा/तर्णीस/कडबा इ.)	५.४		४.५		६		२.५		३.३		५	
द्विल पिकांचे अवशेष (तुरी/हरवता इ.कुटार)		४		७.५		८.२				४.२		
संतुलित पशुपादव (BIS II)	२.५		१.७			३.५		३.९				
सरकी टेप/टेंड		१.६		२	१.३		१		१.५	१.५	१	
चुनी (तुर/हरवता इ.)					१.२		१					
धान्य भरडा (मळा/ज्वारी/चाजरी इ.)									१.२			
कोडा (गह/तांबुल इ.)					१		१					
मिनरल मिक्सर (ASMMI) (शेष)	८०	११५	९०	११०	९५	४५	९५	४०	११०	१०५	११०	

इयोलाइन - ७ लिटर प्रीति द्विस												
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११	
फ्लॅट हिला चारा	२५	१५					१५		१५	२५		
डिल डिला चारा			१०									
मुख्यास											१५	
हिरवे गवत								२५				
एकल पिकांचे अवशेष (गळांडा/तर्णीस/कडबा इ.)	४		४		६		४		६.५		६	
द्विल पिकांचे अवशेष (तुरी/हरवता इ.कुटार)		४		७.८		८.४				४.१		
संतुलित पशुपादव (BIS II)	३		१०			४		३.५				
सरकी टेप/टेंड		२		२.५	१.५		१.५		१.५	१.५	१.५	
चुनी (तुर/हरवता इ.)					१.२		०.७					
धान्य भरडा (मळा/ज्वारी/चाजरी इ.)									०.९			
कोडा (गह/तांबुल इ.)						१.५		१.५				
मिनरल मिक्सर (ASMMI) (शेष)	८०	१३०	१००	१२०	१००	५०	९५	५५	११५	१००	१३०	

**दुर्घोत्तमादन - ८ लिटर्स प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकल डिस्ट्रिक्ट चारा	27	14					15		15	25	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चारा			15								
मूर्खास											25
डिस्ट्रिक्ट गवत								25			
एकल फिकांडे अपरेन्ट (गवांडा/ताणीस/कड्डा इ.)		4					4		6.5		
फिल फिकांडे अपरेन्ट (तुरी/हरवरा इ.कुटार)		4				8.5				4	
संतुलित पश्चिमांचल (BLS II)	3.5					4.5		4			
सरकी टेप/डेंड		2.5		2.6	1.7		1.5		1.8	1.5	1.5
चुनी (तुर/हरवरा इ.)					1.5		0.9				
धान्य भरडा (मक्का/ज्वारी/बाजरी इ.)								0.9			
कोडा (गह/तांदुल इ.)					1.5						
मिनरल मिल्कर (ASMMI) (ड्रेन)	80	140	110	130	100	50	115	60	130	130	130

**दुर्घोत्तमादन - ९ लिटर्स प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकल डिस्ट्रिक्ट चारा	25	13.5					15		15	15	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चारा			15								
मूर्खास											25
डिस्ट्रिक्ट गवत								25			
एकल फिकांडे अपरेन्ट (गवांडा/ताणीस/कड्डा इ.)	3		4		6.3		4		5.7		4.5
फिल फिकांडे अपरेन्ट (तुरी/हरवरा इ.कुटार)		4.5		8		7.7				4	
संतुलित पश्चिमांचल (BLS II)	4.5		2.5			5.2		4.5			
सरकी टेप/डेंड		2.5		3	1.8		1.5		2	2.5	1.8
चुनी (तुर/हरवरा इ.)					1.4		1.5				
धान्य भरडा (मक्का/ज्वारी/बाजरी इ.)								1.5			
कोडा (गह/तांदुल इ.)					1.5		1				
मिनरल मिल्कर (ASMMI) (ड्रेन)	80	150	115	140	120	50	130	65	140	150	150

**दुर्घोत्तमादन - १० लिटर्स प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकल डिस्ट्रिक्ट चारा	25	14.5					15		15	15	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चारा			15								
मूर्खास											25
डिस्ट्रिक्ट गवत								25			
एकल फिकांडे अपरेन्ट (गवांडा/ताणीस/कड्डा इ.)	2.7		5.5		6.5		4		5.5		3.7
फिल फिकांडे अपरेन्ट (तुरी/हरवरा इ.कुटार)		4.5		8		7.4				4	
संतुलित पश्चिमांचल (BLS II)	4.8		2.8			5.5		5.1			
सरकी टेप/डेंड		2.8		3.4	2		1.5		2.5	2.8	2
चुनी (तुर/हरवरा इ.)					1.5		1.5				
धान्य भरडा (मक्का/ज्वारी/बाजरी इ.)								1.5			
कोडा (गह/तांदुल इ.)					1.6		1.5				
मिनरल मिल्कर (ASMMI) (ड्रेन)	85	160	115	145	130	60	125	65	145	160	160

द्रव्योत्पादन - ११ लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिस्ता चारा	२०	१४					१५		१२	१७	
डिल डिस्ता चारा			१५								
मुख्यास											१०
हिरये गवता								२५			
एकल पिकांदे अचार (गळोडा/तणीस/कडबा इ.)	३		५.४		६.५		४		४.५		४.५
दिल पिकांदे अचार (तुरी/हरवरा इ.कुटारा)		५		८		७				४	
संतुलित पश्चाद्युप (BIS II)	५.७		३.२			६.४		५.६			
सपवी टेप/टेंड		३		३.८	२.०		१.७		२.५	३	२.५
दुन्ही (तुरी/हरवरा इ.)					१.५		१.७				
धन्य भरडा (मळा/ज्वारी/बाजरी इ.)									२.२		
कोडा (गह/तांबुळ इ.)					२		१.६				
मिनरल मिक्सर (ASMMI) (शेष)	८५	१७०	१२०	१६५	१३०	६५	१३०	७०	१६५	१७५	१७०

द्रव्योत्पादन - १२ लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिस्ता चारा	१०	१५					१५		१२	१२	
डिल डिस्ता चारा			१२								
मुख्यास											१५
हिरये गवता								२५			
एकल पिकांदे अचार (गळोडा/तणीस/कडबा इ.)	५		५		६.८		४		४		५
दिल पिकांदे अचार (तुरी/हरवरा इ.कुटारा)		५		८		७.७				४	
संतुलित पश्चाद्युप (BIS II)	४		४			६.४		६.१			
सपवी टेप/टेंड	१.५	३.५		४.३	२.५		२		२.८	३.५	३
दुन्ही (तुरी/हरवरा इ.)					१.५		१.५				
धन्य भरडा (मळा/ज्वारी/बाजरी इ.)									२.२		
कोडा (गह/तांबुळ इ.)					२		२				
मिनरल मिक्सर (ASMMI) (शेष)	१२५	१८५	१२५	१७५	१४०	६५	१३५	७०	१८०	१८५	१८५

द्रव्योत्पादन - १३ लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिस्ता चारा	१८	१८					१८		१८	१९	
डिल डिस्ता चारा			१८								
मुख्यास											२१
हिरये गवता								२५			
एकल पिकांदे अचार (गळोडा/तणीस/कडबा इ.)	४.५		४.६		७		४		३.५		३
दिल पिकांदे अचार (तुरी/हरवरा इ.कुटारा)		५		८		७.४				४	
संतुलित पश्चाद्युप (BIS II)	३.७		४.६			७.४		६.७			
सपवी टेप/टेंड	२	३.५		४.७	२.८		२.२		३	३.५	३
दुन्ही (तुरी/हरवरा इ.)					१.५		१.५				
धन्य भरडा (मळा/ज्वारी/बाजरी इ.)									२.८		
कोडा (गह/तांबुळ इ.)					२		२				
मिनरल मिक्सर (ASMMI) (शेष)	१५०	२००	१२५	१९०	१५०	७०	१५०	७५	१९०	२००	२००

द्रव्योत्पादन - १४ लिटर्स प्रति दिवस											
आहार पटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिला चारा	12	17					15		20	20	
डिल हिला चारा			15								
मुख्यास										12	
हिले गवत							25				
एकल पिकांदे अचार (गळोडा/नणीस/कडबा इ.)	3.5		4		5.6		4		5.4		3.5
दिल पिकांदे अचार (तुरी/हरवरा इ.कुटार)				7.5						4	
संतुलित पश्चिमादय (प्र०५ लि)			5.2			7.8		7.2			
समवी ट्रेप/टेड	1.5	3.8		5.2	3.2		2.2			3.7	3.5
चुनी (तुर/हरवरा इ.)					2.5		1.5				
चान्य भरडा (मळ/ज्वारी/चाजरी इ.)											
कोडा (गह/तांदुल इ.)											
मिनल मिळकर (ASMMI) (ड्रेप)	140	210	120	200	160	70	160	80	195	210	210

द्रव्योत्पादन - १५ लिटर्स प्रति दिवस											
आहार पटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिला चारा	12	17.5					15		20	15	
डिल हिला चारा			15								
मुख्यास										23	
हिले गवत							25				
एकल पिकांदे अचार (गळोडा/नणीस/कडबा इ.)	3.5		2.5		8		4		5		1.5
दिल पिकांदे अचार (तुरी/हरवरा इ.कुटार)		5		6.5		6.7			5		
संतुलित पश्चिमादय (प्र०५ लि)	5.5		6.5		8.6		7.7				
समवी ट्रेप/टेड	1.5	4		6.2	3.4		2.5		3.5	4	4
चुनी (तुर/हरवरा इ.)					1		1.5				
चान्य भरडा (मळ/ज्वारी/चाजरी इ.)									2.2		
कोडा (गह/तांदुल इ.)					2		2				
मिनल मिळकर (ASMMI) (ड्रेप)	140	220	115	210	175	75	170	85	210	220	220

द्रव्योत्पादन - १६ लिटर्स प्रति दिवस											
आहार पटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिला चारा	10	20					15		15	20	
डिल हिला चारा			20								
मुख्यास										17	
हिले गवत							25				
एकल पिकांदे अचार (गळोडा/नणीस/कडबा इ.)	3		4		8		4		4.3		5
दिल पिकांदे अचार (तुरी/हरवरा इ.कुटार)		4		5.5		6.4				4	
संतुलित पश्चिमादय (प्र०५ लि)	5		6.5		9.5		8.3				
समवी ट्रेप/टेड	3	4.7		7.2	3.6		2.8		3.5	4.7	4
चुनी (तुर/हरवरा इ.)					1.5		2				
चान्य भरडा (मळ/ज्वारी/चाजरी इ.)									3.9		
कोडा (गह/तांदुल इ.)					2		2.5				
मिनल मिळकर (ASMMI) (ड्रेप)	145	230	140	220	180	80	170	85	220	230	235

द्रव्योत्पादन - १० लिटर्स प्रति विवर											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिस्ता चारा	१२	१७		१६			१६	१८	१८	२०	
डिल डिस्ता चारा			२०	७							
मुखास											१७
फ्रेश गवाहा											
एकल पिकांडे अचार (गळोडा/तणीस/कडबा इ.)	४		४		६.३		४		४.८		४.६
दिवल पिकांडे अचार (तुरी/हरवरा इ.कुटारा)											
संतुलित पश्चिमादय (प्र०५ लि)	५.७		६.४	४		९.४					
समवी ट्रेप/टेंड		४.५			४			३.४	४	५.७	४.५
चुनी (तुरी/हरवरा इ.)					२.५		१.५				
धन्य भरडा (मळ/ज्वारी/बाजरी इ.)											
कोडा (गह/तांबुळ इ.)											
मिनरल मिळक्कर (ASMMI) (ड्रेंग)	१६०	२५०	१४०	१८५	१९५	१५५	१७०	२४५	२३५	२४०	२४०

द्रव्योत्पादन - १५ लिटर्स प्रति विवर											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिस्ता चारा	१२	१९		१५			१५	१०	१८	२०	
डिल डिस्ता चारा			२०	७				५			
मुखास											२।
फ्रेश गवाहा						१.५					
एकल पिकांडे अचार (गळोडा/तणीस/कडबा इ.)	४		२.५		५	३	४		५.०		२.५
दिवल पिकांडे अचार (तुरी/हरवरा इ.कुटारा)		६								५.५	
संतुलित पश्चिमादय (प्र०५ लि)	६.५		२.८	४		५.४					
समवी ट्रेप/टेंड	२	४.८		४	४.५	३	३.५	४	४.५	४.८	५
चुनी (तुरी/हरवरा इ.)					२.५		१.७				
धन्य भरडा (मळ/ज्वारी/बाजरी इ.)								३	२		
कोडा (गह/तांबुळ इ.)					३		२				
मिनरल मिळक्कर (ASMMI) (ड्रेंग)	१६०	२५५	१३५	१९०	२०५	१६०	२१०	२००	२५०	२५५	२५५

द्रव्योत्पादन - १९ लिटर्स प्रति विवर											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल हिस्ता चारा	१२	२०		१०			१५	१०	१८	१०	
डिल डिस्ता चारा			२०	५				५			
मुखास											२।
फ्रेश गवाहा						१.५					
एकल पिकांडे अचार (गळोडा/तणीस/कडबा इ.)	३		३.८	३.५	६	२	४		५.७		२
दिवल पिकांडे अचार (तुरी/हरवरा इ.कुटारा)		४.७								६	
संतुलित पश्चिमादय (प्र०५ लि)	७		२.८	३.८		५.४					
समवी ट्रेप/टेंड	२.५	५.५		४	४	४	३.५	४.३	५	५	६
चुनी (तुरी/हरवरा इ.)					२.५		२				
धन्य भरडा (मळ/ज्वारी/बाजरी इ.)								३	१		
कोडा (गह/तांबुळ इ.)					३		२.५				
मिनरल मिळक्कर (ASMMI) (ड्रेंग)	१६५	२६५	१५०	२१०	२०५	१७०	२१०	२७०	२७०	२६५	२६०

द्रव्योत्पादन - २० लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	आहार १०	आहार ११
एकल डिस्ट्रिक्ट चारा	१५	१५		१५			१७	१५	१५	१०	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चारा			२०								
मुख्यास											२१
हिरये गवत						१५					
एकल पिकांडे अबशेष (गळाडा/तणीस/कडबा इ.)			२.४		७	३.५	४		४.०		
प्रिवल पिकांडे अबशेष (तुरी/हरवरा इ.कुटार)		४								३.७	
संतुलित पशुजादव (११३ लि)	७			४.४							
समकी टेप/टेड		६.५		४	४.५	४	४	५.६	५.२	६.५	७
चुनी (तुर/हरवरा इ.)							१.७				
शान्य भरडा (मळा/ज्वारी/चाजरी इ.)								३.४	१.८		
कोडा (गह/तांदुल इ.)											
मिनरल मिक्सर (ASMM) (ड्रेम)	१७०	२७५	१४०	२१०	२१५	१९०	२३५	२७५	२८०	२७५	२७५

द्रव्योत्पादन - २१ लिटर्स प्रति दिवस										
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	
एकल डिस्ट्रिक्ट चारा	१०	१०	१०	१०					१४	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चारा				५					५	
मुख्यास										१५
हिरये गवत					२०	१५	१५			
एकल पिकांडे अबशेष (गळाडा/तणीस/कडबा इ.)	२		१.५	३.४		२				
प्रिवल पिकांडे अबशेष (तुरी/हरवरा इ.कुटार)		३.५					३.७			
संतुलित पशुजादव (११३ लि)	४			५		६.५			५	
समकी टेप/टेड	३	७.१	३	४	४	४	५	४.८	५	
चुनी (तुर/हरवरा इ.)	२.५		३.३		२					
शान्य भरडा (मळा/ज्वारी/चाजरी इ.)					४		३.४	४.८		
कोडा (गह/तांदुल इ.)				३.४						
मिनरल मिक्सर (ASMM) (ड्रेम)	२४०	२९०	२१०	२१५	२७५	१७५	२७५	२९०	२१५	

द्रव्योत्पादन - २२ लिटर्स प्रति दिवस										
आहार घटक (किलो)	आहार १	आहार २	आहार ३	आहार ४	आहार ५	आहार ६	आहार ७	आहार ८	आहार ९	
एकल डिस्ट्रिक्ट चारा	१५	१०	१०	१०					१४	
डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चारा				५					५	
मुख्यास										१५
हिरये गवत					२०	१५	१८			
एकल पिकांडे अबशेष (गळाडा/तणीस/कडबा इ.)			१.५	२	१.५	३.५				
प्रिवल पिकांडे अबशेष (तुरी/हरवरा इ.कुटार)		४								
संतुलित पशुजादव (११३ लि)	४			५.६					६	
समकी टेप/टेड	४	७.३	४.५	४	४	९	५	५	५	
चुनी (तुर/हरवरा इ.)	२.५		२.३		२.४					
शान्य भरडा (मळा/ज्वारी/चाजरी इ.)					३.६		४.६	४.८		
कोडा (गह/तांदुल इ.)				३						
मिनरल मिक्सर (ASMM) (ड्रेम)	२५०	३००	२३०	२१५	२९०	२८०	२८५	३००	२२०	

# गृहीतके : मैस, वजन ५०० किलो - फॉट/एस.एन.एफ. - ६.०/९.०

द्रव्योत्पादन - भाकड												
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11	आहार 12
एकल डिरवा चार	15	15					15		15	15	15	
डिल डिस्ट्रा चार			15								7	
पूर्यास												
फिरये गवत								30				22
एकल पिकावे अवशेष (गवाणा/तणीस/कडवा इ.)			6		7							
द्विल पिकावे अवशेष (तुरी/हरवरा इ.कटार)				7		7				6		
संतुलित पश्चादय (BIS II)	1.6		0.6									
सरकी डेप/मेड		1.6					0.6			0.6		
चुनी (तुर/हरवरा इ.)							0.5					
धान्य भरडा (मका/ज्वारी/बाजरी इ.)							0.5			0.5		
कोडा (गढ/तांदुळ इ.)							0.5					
मिनरल मिक्सर (ASMM) (ग्रॅम)	45	55	40	50	45	20	55	30	65	60	65	55

द्रव्योत्पादन - गर्भावस्थेचे शेवटचे तीन महीने - भाकड												
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11	आहार 12
एकल डिरवा चार	20	15					15		15		20	
डिल डिस्ट्रा चार			15								8	
पूर्यास												1.5
फिरये गवत								25		M		
एकल पिकावे अवशेष (गवाणा/तणीस/कडवा इ.)	3.5		5		6	7	5		5	4.5	3.5	4
द्विल पिकावे अवशेष (तुरी/हरवरा इ.कटार)		6		7								
संतुलित पश्चादय (BIS II)	1.5		1.5			3		3.5				
सरकी डेप/मेड		1		3	2		0.5		1			1
चुनी (तुर/हरवरा इ.)					1		0.5					
धान्य भरडा (मका/ज्वारी/बाजरी इ.)									0.5			
कोडा (गढ/तांदुळ इ.)					1		1					
मिनरल मिक्सर (ASMM) (ग्रॅम)	90	90	65	100	95	75	75	M	115	75	105	85



द्रव्योत्पादन - ३ लिटर से प्रति दिनम्											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकलत हिरवा चारा	25			1.5				2.3			20
दिलत हिरवा चारा				7				8			8.5
पूरधाल						1.5					
हिरवे गवत			20				20	20	10		
एकलल पिकांचे अबरेव (गळांचा/तर्णीस/कडबा इ.)	5.5					5			5		
दिलल पिकांचे अबरेव (तुरी/हरवणा इ.कुटार)			6				4	5.5			
संतुलित पश्चात्पादय (BIS II)	1.5								1.1		1.5
सरकी ट्रेप/टेप			0.5				0.7		0.8		
दुन्ही (तुर/हरवणा इ.)											
धान्य भरडा (मका/ज्वारी/बाजरी इ.)											
कोडा (गह/तांबुळ इ.)											
मिनरल मिल्क्ष्वर (ASMM) (ड्रेंग)	85	90	90	95	95	90	100	105	75	100	80

द्रव्योत्पादन - ३ लिटर से प्रति दिनम्											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकलत हिरवा चारा	25			1.5				16	20		20
दिलत हिरवा चारा				7				8			
पूरधाल						1.5					
हिरवे गवत			20				20			18	
एकलल पिकांचे अबरेव (गळांचा/तर्णीस/कडबा इ.)	7	8		7		5	5		6	8.5	
दिलल पिकांचे अबरेव (तुरी/हरवणा इ.कुटार)			5.7		8			5	4.5		
संतुलित पश्चात्पादय (BIS II)	2			0.5		0.5	0.8		2		2.5
सरकी ट्रेप/टेप		1.2	1	0.5	1.5	1	0.8	0.6		1.5	
दुन्ही (तुर/हरवणा इ.)											
धान्य भरडा (मका/ज्वारी/बाजरी इ.)					1.5						
कोडा (गह/तांबुळ इ.)		1.8									
मिनरल मिल्क्ष्वर (ASMM) (ड्रेंग)	90	85	110	115	115	110	105	120	80	120	85

द्रव्योत्पादन - ४ लिटर से प्रति दिनम्											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकलत हिरवा चारा	25			1.5				14			20
दिलत हिरवा चारा				7				8			
पूरधाल						1.5					
हिरवे गवत			20				20	20	20	20	
एकलल पिकांचे अबरेव (गळांचा/तर्णीस/कडबा इ.)	8.2	8		4.4		5	5.5		6	8.5	
दिलल पिकांचे अबरेव (तुरी/हरवणा इ.कुटार)			6.2		8			5	5.5		
संतुलित पश्चात्पादय (BIS II)	2.5		1.5	0.7		1	1		2.5		2.9
सरकी ट्रेप/टेप		1.8		1	1.7	1	1	1.1		1.5	
दुन्ही (तुर/हरवणा इ.)											
धान्य भरडा (मका/ज्वारी/बाजरी इ.)					1.5						
कोडा (गह/तांबुळ इ.)		2									
मिनरल मिल्क्ष्वर (ASMM) (ड्रेंग)	95	95	125	140	130	120	120	140	80	135	90

त्रिधोन्यावान - ३ लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एचडब्ल्यू हिरवा चारा	30			15				14			20
डिंडल हिरवा चारा											
मुख्याम						15					
हिरवे गवत			20				20	20	20		
एकलल पिकांचे अवशेष (गळाडा/तर्णीस/कडबा इ.)	6.2						5.5			8.5	
दिंडल पिकांचे अवशेष (तुरी/हरवरा इ.कुटारे)			7						6.5		
संतुलित पशुखाद्य (BIS-II)			1.5	1.5			1.6	1.5		3.6	
सारकी डेप/पैड		2.4				1.5					
दुन्ही (तुर/हरवरा इ.)											
धान्य भरडा (मळा/ज्वारी/वाजरी इ.)											
कोडा (गह/तांडुल इ.)											
मिनरल मिक्सर (ASMM) (ओण)	100	110	135	135	145	125	125	135	85	120	95

त्रिधोन्यावान - ५ लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एचडब्ल्यू हिरवा चारा	30			15				20			20
डिंडल हिरवा चारा				7				8			
मुख्याम						15					
हिरवे गवत			20				20	20	20		
एकलल पिकांचे अवशेष (गळाडा/तर्णीस/कडबा इ.)	3	8		5		5	6		6	8.5	
दिंडल पिकांचे अवशेष (तुरी/हरवरा इ.कुटारे)			7		8			4	5		
संतुलित पशुखाद्य (BIS-II)		1.5			1		1.5	2.2	1.5	4	4.2
सारकी डेप/पैड		1.5	3	2	1.5	2	1.5	1	1		1.5
दुन्ही (तुर/हरवरा इ.)										0.5	
धान्य भरडा (मळा/ज्वारी/वाजरी इ.)					2.5						
कोडा (गह/तांडुल इ.)			2							1	
मिनरल मिक्सर (ASMM) (ओण)	155	120	150	164	160	135	130	150	90	135	100

त्रिधोन्यावान - ६ लिटर्स प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एचडब्ल्यू हिरवा चारा	30			15				15			20
डिंडल हिरवा चारा				7				8			
मुख्याम						15					
हिरवे गवत			20				20	20	20		
एकलल पिकांचे अवशेष (गळाडा/तर्णीस/कडबा इ.)	3	8		5.5		5	7		6	8	
दिंडल पिकांचे अवशेष (तुरी/हरवरा इ.कुटारे)			7.8		8			5	5		
संतुलित पशुखाद्य (BIS-II)	1.4			1		2	1	2.3	4.7		5
सारकी डेप/पैड	2	3.6	9.5	1.8	2.8	1.5	2	1		1.5	
दुन्ही (तुर/हरवरा इ.)										1	
धान्य भरडा (मळा/ज्वारी/वाजरी इ.)					2.5						
कोडा (गह/तांडुल इ.)			2							1.5	
मिनरल मिक्सर (ASMM) (ओण)	175	135	165	180	170	165	165	150	95	140	105

उपरोक्तावन - 4 लिंगसं प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एव्हल डिस्का चारा	25			20				18			20
डिस्का डिस्का चारा				8				8			
मुख्याम						15					
हिरये गवत			20				20		20	20	
एव्हल फिकावे अच्छेव (गळांडा/तर्णीस/कडबा इ.)	3.5	8		4.5		5	7		6	8	
डिस्क फिकावे अच्छेव (तुरी/हरवरा इ.कुटारा)			8		8			4	7		
संतुलित पशुजादव (BIS II)	2.3			1		3	1.5	2.8	2.2		5.7
सुरक्षी ट्रैप/टैंड	2	4	2.7	2	3	1.5	2	1	1.5	1.5	
इन्नी (तुर/हरवरा इ.)										1.2	
धान्य भरडा (मळ/त्यारी/वाजरी इ.)					3						
कोडा (गह/तांदुल इ.)		2								2	
मिनरल मिल्क्ष्यर (ASMM) (ड्रेप)	175	150	180	195	185	165	170	160	150	140	110

उपरोक्तावन - 5 लिंगसं प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एव्हल डिस्का चारा	25			20				18			20
डिस्का डिस्का चारा				8				8			
मुख्याम						15					
हिरये गवत			20				20		20	20	
एव्हल फिकावे अच्छेव (गळांडा/तर्णीस/कडबा इ.)				4.5		6	7		6		
डिस्क फिकावे अच्छेव (तुरी/हरवरा इ.कुटारा)								4.2	7		
संतुलित पशुजादव (BIS II)						2.7	2.3	3.5	2.8		6.4
सुरक्षी ट्रैप/टैंड	2.5	4.2	3.2	1.8					1.5		
इन्नी (तुर/हरवरा इ.)		0.5							0.5		
धान्य भरडा (मळ/त्यारी/वाजरी इ.)					3.5				0.5		
कोडा (गह/तांदुल इ.)										2	
मिनरल मिल्क्ष्यर (ASMM) (ड्रेप)	180	165	195	195	200	175	175	165	155	155	115

उपरोक्तावन - 9 लिंगसं प्रति दिवस											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एव्हल डिस्का चारा	25			20				20			20
डिस्का डिस्का चारा				8				7			
मुख्याम						15					
हिरये गवत			20				20		20	20	
एव्हल फिकावे अच्छेव (गळांडा/तर्णीस/कडबा इ.)	4.5	8		5		6	7		5.5	8	
डिस्क फिकावे अच्छेव (तुरी/हरवरा इ.कुटारा)			8		8			5	8		
संतुलित पशुजादव (BIS II)	2.6			2		2	3	2.2	2.5		7.1
सुरक्षी ट्रैप/टैंड	2.5	4	4	2.1	3	2.5	2	2	2	2	
इन्नी (तुर/हरवरा इ.)									1		
धान्य भरडा (मळ/त्यारी/वाजरी इ.)					4				1		
कोडा (गह/तांदुल इ.)		3.7							2		
मिनरल मिल्क्ष्यर (ASMM) (ड्रेप)	200	180	210	210	215	185	180	200	175	165	120

द्रव्योत्पादन - १३ लिटरी प्रति विवर											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकल फिल्टर चारा	25			20				20			20
डिल फिल्टर चारा								7			
मुख्याम						18					
फिल्टर गवत			25				20		20	20	
एकल फिल्टर अवशेष (ग्रांडा/तर्णीस/बहवा हैं)	4.5			5.5		6	6		6		
फिल फिल्टर अवशेष (तुरी/हरवा हैं/कुटार)								5.2			
संतुलित पश्चात्काल (BIS II)	3.3							2.8	3.1		7.8
सारकी ड्रेप/टेंड	2.5	3.8	3.8	2.5	3.7					2.5	
चूनी (तुर/हरवा हैं)										0.5	
धन्य भरवा (मका/ज्वारी/चानी हैं)				4		1.2			1.3		
कोडा (गह/तांदुल हैं)											
मिनरल मिक्सर (ASMMI) (डिप)	205	140	220	225	230	195	140	205	175	180	120

द्रव्योत्पादन - १६ लिटरी प्रति विवर											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकल फिल्टर चारा	25			20				20			20
डिल फिल्टर चारा				8				8			
मुख्याम						18					
फिल्टर गवत			25				20		20	20	
एकल फिल्टर अवशेष (ग्रांडा/तर्णीस/बहवा हैं)	5	8		6		6	8		6	8	
फिल फिल्टर अवशेष (तुरी/हरवा हैं/कुटार)			8		8			5.2	8		
संतुलित पश्चात्काल (BIS II)	3			2		3.4	2	3.3	3.8		8.5
सारकी ड्रेप/टेंड	3	4.4	4.4	2.8	3.9	2.5	3	2	2	2.5	
चूनी (तुर/हरवा हैं)		2								1	
धन्य भरवा (मका/ज्वारी/चानी हैं)				4.5		0.5			1		
कोडा (गह/तांदुल हैं)		3								2.5	
मिनरल मिक्सर (ASMMI) (डिप)	230	200	235	240	240	210	220	210	180	185	125

द्रव्योत्पादन - १३ लिटरी प्रति विवर											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकल फिल्टर चारा	25			20				20			20
डिल फिल्टर चारा				8				8			
मुख्याम						20					
फिल्टर गवत			25				20		20	20	
एकल फिल्टर अवशेष (ग्रांडा/तर्णीस/बहवा हैं)	5.3	8		6		6	7		6	9	
डिल फिल्टर अवशेष (तुरी/हरवा हैं/कुटार)			8		8			5.4	9		
संतुलित पश्चात्काल (BIS II)	3.7			2.5		3	2	4	3.4		9
सारकी ड्रेप/टेंड	3	4.3	5	2.9	4	3	3	2	2.5	3	
चूनी (तुर/हरवा हैं)		3								1.9	
धन्य भरवा (मका/ज्वारी/चानी हैं)				5		1.0			1		
कोडा (गह/तांदुल हैं)		3								2	
मिनरल मिक्सर (ASMMI) (डिप)	230	215	250	245	255	220	230	215	200	210	130

द्रव्योत्पादन - १४ लिटर्स प्रति डिवास											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकलत डिवा चार	25			20				20			25
डिवल डिवा चार											
मुख्यास						20					
हिरवे गवत			25				20		20	20	
एकलल पिकांचे अवशेष (गवाणा/तर्णीस/कडबा इ.)	6.5			6.3		6			6	8.5	
डिवल पिकांचे अवशेष (तुरी/लववा इ.कुटार)								6.2	9		
संतुलित पशुखाद्य (BIS 10)	2.3					3.5		3.6		9.5	
सगवी टेप/टेंड	4	4.0	5.6		4			2.5			
इन्नी (तुर/लववा इ.)											
धान्य भरडा (मका/ज्यारी/वाजरी इ.)				5.5		1.2					
कोडा (गह/तांदूळ इ.)										2.5	
मिनरल मिक्सचर (ASMMI) (डॉग)	270	230	260	255	270	230	235	235	220	210	140

द्रव्योत्पादन - १५ लिटर्स प्रति डिवास											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	आहार 11
एकलत डिवा चार	25			20				20			25
डिवल डिवा चार				8				8			
मुख्यास						20					
हिरवे गवत			25				20		20	20	
एकलल पिकांचे अवशेष (गवाणा/तर्णीस/कडबा इ.)	6.7	8		6.8		6	6.5		6	9	
डिवल पिकांचे अवशेष (तुरी/लववा इ.कुटार)			8		8			7	9		
संतुलित पशुखाद्य (BIS 10)	3			3		4	3	3.6	3.7		10
सगवी टेप/टेंड	4	5.5	6.5	3.3	4.3	3.5	3	3	3	3	
इन्नी (तुर/लववा इ.)		3								1.5	
धान्य भरडा (मका/ज्यारी/वाजरी इ.)					6		2.5			2	
कोडा (गह/तांदूळ इ.)		3								2.5	
मिनरल मिक्सचर (ASMMI) (डॉग)	275	245	275	270	280	240	245	250	225	225	145

द्रव्योत्पादन - १६ लिटर्स प्रति डिवास											
आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10	
एकलत डिवा चार	25			20				20			
डिवल डिवा चार				8				8			
मुख्यास						20					
हिरवे गवत			25				20		20	20	
एकलल पिकांचे अवशेष (गवाणा/तर्णीस/कडबा इ.)	6.9	8		7.3		6	7			6	
डिवल पिकांचे अवशेष (तुरी/लववा इ.कुटार)			8		8			7	9		
संतुलित पशुखाद्य (BIS 10)	3.7			3		4.5	3	3.6	3.8		
सगवी टेप/टेंड	4	5.5	6.9	3.7	5	3.5	4	3	4	3.5	
इन्नी (तुर/लववा इ.)		3								1	
धान्य भरडा (मका/ज्यारी/वाजरी इ.)					6		2			3	
कोडा (गह/तांदूळ इ.)		4								2	
मिनरल मिक्सचर (ASMMI) (डॉग)	280	250	290	285	295	245	250	250	240	250	

**द्रव्योत्तमावन - १० लिटर प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10
एकलत हिरवा चारा	25			20				20		
डिल डिला चारा										
मुख्याम						20				
हिरवे गवत			25				20		20	20
एकल पिकांचे अवशेष (गळांडा/तणीस/कडवा इ.)	7			7.5		6	6			6
डिल पिकांचे अवशेष (तुरी/हरवगा ई.कूटार)								7.8	9	
संतुलित पशुजाहुय (SIS II)	4.3			3.5		4.8	4	3.5	4.5	
समकी डेप/ऐड	4	5.7	7.5	3.7		4		3.5	4	3.7
चूनी (तुर/हरवगा इ.)		4								0.5
धान्य भरडा (मळ/ज्यारी/बाजरी इ.)					6.5		3.5			
लोडा (गहु/तांबुळ इ.)		4								
मिनरल मिल्कशर (ASMM) (ड्रेंग)	285	270	305	295	310	250	255	280	240	260

**द्रव्योत्तमावन - १५ लिटर प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10
एकलत हिरवा चारा	25			20				20		
डिल डिला चारा				8				8		
मुख्याम						20				
हिरवे गवत			25				20		20	20
एकल पिकांचे अवशेष (गळांडा/तणीस/कडवा इ.)	7.2	8		7.8		5.5	8			6
डिल पिकांचे अवशेष (तुरी/हरवगा ई.कूटार)			8		8			8	6.6	
संतुलित पशुजाहुय (SIS II)	4			4		6	3	4.1	6.0	
समकी डेप/ऐड	4.5	5.7	8	3.8	6	4	4	3.5	4	4
चूनी (तुर/हरवगा इ.)		4								1.4
धान्य भरडा (मळ/ज्यारी/बाजरी इ.)					6		3			3.5
लोडा (गहु/तांबुळ इ.)		4								2
मिनरल मिल्कशर (ASMM) (ड्रेंग)	305	285	320	300	325	255	290	285	220	280

**द्रव्योत्तमावन - १५ लिटर प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10
एकलत हिरवा चारा	25			20				20		
डिल डिला चारा				8				8		
मुख्याम						20				
हिरवे गवत			25				20		20	20
एकल पिकांचे अवशेष (गळांडा/तणीस/कडवा इ.)	6.5	8		6.5		4	5.5			5
डिल पिकांचे अवशेष (तुरी/हरवगा ई.कूटार)			7		8			6.2	6	
संतुलित पशुजाहुय (SIS II)	4.8			4		6.5	5	5.5	4.5	
समकी डेप/ऐड	5	7.8	9.2	5	6.7	5	4	4	3	3.2
चूनी (तुर/हरवगा इ.)		2.1								2.5
धान्य भरडा (मळ/ज्यारी/बाजरी इ.)					6		3		4	4
लोडा (गहु/तांबुळ इ.)		4								3
मिनरल मिल्कशर (ASMM) (ड्रेंग)	305	310	330	310	340	260	270	280	265	295

**द्राविंत्यादन - २० लिटर प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10
एकलत हिरवा चारा	25			20				20		
द्विल हिस्ता चारा										
पुराणा						15				
हिरवे गवत			25				20	20	20	20
एकल पिकांडे अबरेव (गलांडा/तणीस/कडवा इ.)	4			5.2			4			4
द्विल पिकांडे अबरेव (तुरी/लववा इ.कुटार)			5.7					4.5	4.3	
संतुलित पश्चिमादय (BIS II)	7.9			4		7	5.5	6.1	4.5	
सरकी डेप/ऐड	4.5	5.4	10.5	6.5	6.3	3.5				4
चुनी (तुर/लववा इ.)										3.5
धन्य भरडा (मका/ज्यारी/चाजरी इ.)					7			5.6	4	
लोडा (गह/तांदूल इ.)										3
मिनरल मिल्कर (ASMM) (ड्रिंग)	265	310	345	320	350	265	270	280	275	315

**द्राविंत्यादन - २१ लिटर प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10
एकलत हिरवा चारा	25			20				15		
द्विल हिस्ता चारा				8				6		
पुराणा						15				
हिरवे गवत			25				15	15	20	
एकल पिकांडे अबरेव (गलांडा/तणीस/कडवा इ.)	3	8		4		4	5.5			4
द्विल पिकांडे अबरेव (तुरी/लववा इ.कुटार)			4.5		8			7.5	5.5	
संतुलित पश्चिमादय (BIS II)	6.9			5.1		7	6.2	5.8	5.6	
सरकी डेप/ऐड	6.5	6	12	4	6	4	4	5	3	4
चुनी (तुर/लववा इ.)		5								3.5
धन्य भरडा (मका/ज्यारी/चाजरी इ.)				2.5	8	3	4		5	4
लोडा (गह/तांदूल इ.)		5								3
मिनरल मिल्कर (ASMM) (ड्रिंग)	295	325	355	315	365	275	280	300	280	325

**द्राविंत्यादन - २२ लिटर प्रति दिवस**

आहार घटक (किलो)	आहार 1	आहार 2	आहार 3	आहार 4	आहार 5	आहार 6	आहार 7	आहार 8	आहार 9	आहार 10
एकलत हिरवा चारा	25			15				15		
द्विल हिस्ता चारा				5				6		
पुराणा						15				
हिरवे गवत			25				15	15	20	
एकल पिकांडे अबरेव (गलांडा/तणीस/कडवा इ.)	7	8.5		2.5		4	5.5			4
द्विल पिकांडे अबरेव (तुरी/लववा इ.कुटार)			6		8.5			5.5	5	
संतुलित पश्चिमादय (BIS II)	5.5			8.4		6.5	5.7	7.1	6.1	
सरकी डेप/ऐड	6	7	11.5	3	6	4	5	6	3	5
चुनी (तुर/लववा इ.)		4								3.5
धन्य भरडा (मका/ज्यारी/चाजरी इ.)				3.7	8.1	4	4		5.5	5
लोडा (गह/तांदूल इ.)		5								2
मिनरल मिल्कर (ASMM) (ड्रिंग)	335	340	375	275	380	290	300	290	285	350

# दुधाळ जनावरांच्या विविध रोगांवर पारंपरिक उपचार पद्धती

## स्तनदाह (सर्व प्रकारचा)



### सामग्री

(क) कोरफड - २५० ग्रॅम, (ख) हळद - ५० ग्रॅम, (ग)

चुना - १५ ग्रॅम, (घ) लिंबू - २ नग

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

वरील ( क ते ग ) सामग्री मिक्सर मध्ये वाढून लाल पेस्ट तयार करा, लिंबूचे काप करून घ्या

### वापर करण्याची पद्धत :

१. मुठभर पेस्ट मध्ये १५०-२०० मिली पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा

२. कासेता थुक्कन व स्वच्छ करून मिश्रण पूर्ण सडावर लावा

३. वरील मिश्रण दिवसाला १० वेळा असे सलग ५ दिवस लावा

४. २ लिंबूचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारणे

**नोट :** दुधामध्ये रक्त किंवा लालसर पणा असेल तर वरील

मिश्रणासोबत दोन मुठी कढीपत्ता व गूळ याची पेस्ट दिवसातून दोन वेळा चारणे

## गोचीड आणि बाह्य परजीवी



### कहालिंबाच्या विषा

### तुळशीचे पान

### सामग्री

लसूण - १० पाकल्या, कहालिंबाचे पान - १ मूठ, कहालिंबाच्या बिंवा - १ मूठ, वेखंड - १० ग्राम, हळद - २० ग्राम, शाणेरी/गोचडीचे पान - १ मूठ, तुळशीची पाने - १ मूठ

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. वरील सर्व सामग्री एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा

२. या मिश्रणामध्ये १ लिटर साफ पाणी मिसाला

३. मिश्रणामध्ये बारीक चालणी किंवा कपड्याने चालून घ्या

४. वरील द्रव्याला स्पे बाटली मध्ये भरून घ्या

### वापर करण्याची पद्धत :

१. पशुच्या पूर्ण शरीरावर द्वाची फवारणी करा

२. गोठ्यामधील चिरा / भेगा यावरही फवारणी करा

३. फवारणी यंत्र नसल्यास, कापड वरील द्रव्यात भिजवून शरीरावर लावता येते

४. जर गोचीड कर्गी झाले नाहीत तर एका आठवड्याने ही प्रक्रिया परत करा.

५. याचा वापर शक्यतो ऊन असेल तेंदूच करा

## कासेवर/सडावर सूज येणे



गोडे तेल



हल्द



लसूण

### सामग्री :

तीळ किंवा गोहरीचे तेल – २०० ग्रॅम, हल्द पाकडर – १ मूळ, लसूण – दोन पाकळ्या

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. तेल गरम कराऱ्यास ठेवा, त्याच्यानंद्ये हल्द आणि लसूण टाका
२. व्यवस्थित एकजीव करा आणि सुरंगित वास येण्यास मुरुवान झाल्यास मिश्रण तापवर्गे बंद ठगा (उकळविण्याची गरज नाही)
३. थंड करून घ्या

### वापर करण्याची पद्धत :

१. हे मिश्रण हाताने वरुळाकर फिरवत गुण सूज असलेल्या भागात व कासेवर लावा
२. दिवसानून नार बेळा असे सलग तीन दिवस वापर करा

### नोट :

हे मिश्रण लावण्या आगोदर पशुला स्वतन्त्राह/दगडी याची खाची करा

## हगवण




मेथीदाणे




काढे




लसूण




जिरे



हल्द



गुळ



हिंग



काळे मिरे



खसखस



कढीपत्ता

### सामग्री :

मेथीदाणे – १० ग्राम, काढे – १ नग, लसूण – १ पाकळी, जिरे – १० ग्राम, हल्द – १० ग्राम, कढीपत्ता – १ मूठ, खसखस, काळे मिरे – १० ग्राम, गुळ – १०० ग्राम, हिंग- ५ ग्राम

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. जिरे, खसखस, मेथी यांना थोडेसे काळे होईपर्यंत भाजून घ्या
२. नंतर थंड करून वियांना बारिक करून घ्या
३. इतर सर्व सामग्री सोबत याचे पेस्ट तयार करा

### वापर करण्याची पद्धत :

१. मिश्रणाचे छोटे-छोटे लाढू बनवून घ्या
२. तयार १-२ लाढू पशुला दिवसानून एक वेळेस असे सलग एक तै तीन दिवस किंवा आराम मिळेपर्यंत घारा

## झार/वार न पडणे



मुळा



भेंडी



गूळ

### सामग्री :

मुळा - १ नग, भेंडी - १.५ किलो,

गूळ - आवश्यकते नुसार, मीठ - आवश्यकते नुसार

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. प्रत्येक भेंडीला दोन भागांमध्ये चिरुन घ्या

### वापर करण्याची पद्धत :

१. व्यायत्यानंतर दोन तासाच्या आत एक मुळा पूर्ण खाऊ घाला

२. आठ तासा नंतरही झार पडता नसेल तर १.५ किलो भेंडी गूळ आणि मिठा सोबत पश्युला खाऊ घाला

३. १२ तासा नंतरही झार पडला नसेल तर झाराच्या मुळाशी गाठ बांधून घ्या आणि गाठीपासून तीन इंच खालून झार कापून घ्या.

गाठ योनिमार्गात परत जाईल.

४. हाताने झार कढवण्याचा प्रयत्न करु नका

५. चार आठवड्यापर्यंत एक एक मुळा प्रत्येक आठवड्याला खाऊ घालत रहा.

## खुरकुत : खुरामधील जखम



कुपी/पेटारीचे पान



लंतूण



तुळस



खोबरे तेल



तिळ



भेंडी



कटूलिंब



हळद



सीताफलाचे पान

### सामग्री :

कुपी/पेटारीचे पान - १ मूठ, लसूण - १० पाकल्या,

कटूलिंब पान - १ मूठ, खोबरे तेल - २० मिली, हळद,

भेंडीचे पान - १ मूठ, तुळशीची पाने - १ मूठ

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. वरील सामुग्रीची पेस्ट बनवून घ्या

२. वरील पेस्ट मध्ये २५० मिली खोबर्याचे किंवा तिळाचे तेल मिसळून ते उकळून थंड करा

### वापर करण्याची पद्धत :

१. जखम साफ करून जखमेवर वरील पेस्ट लावा आणि गरज असेल तर बैंडेज ने बांधून ठेवा

२. जर जखमेमध्ये अल्या झाल्या असतील तर खोबरे तेलामध्ये कापूर टाकून ते तेल किंवा सीताफलाच्या पानाची पेस्ट जखमेवर लावा.

# दुधाळ जनावरांच्या विविध रोगांवर पारंपरिक उपचार पद्धती

## उलटणे/ ग्रामण न राहणे



### वापर करण्याची पद्धत :

१. माजाच्या पहिल्या किंवा दूसर्या दिवसापासून उपचार करावा
२. खाली दिल्याप्रमाणे क्रमवार ताजी सामग्री दिवसातून एकदा गूळ आणि भिठासोबत खाऊ घालावी
  - १ मुळा दर रोज असे पाच दिवस
  - कोरफडीचे एक पान दर रोज असे चार दिवस
  - चार मूठी शेवग्याची पाने चार दिवस
  - चार मूठी हडजोड चार दिवस
  - चार मूठी कठीपत्ता व हल्द चार दिवस

## ताप



### सामग्री :

लसूण - २ पाकळ्या, धने - ५० ग्राम, जिरे - ५० ग्राम,  
 तुलसी पान - १ मूठ, दालचिनीचे वाळलेले पान - १० ग्राम,  
 काळे मिरे - ५० ग्राम, बिंध्याची पाने - ५ छोटे काढे - २ नग,  
 हल्द - ५० ग्राम, चिरायता पान पाऊऱ्या - २० ग्राम,  
 रानतुलशीची पाने - १ मूठ, कद्दूलिंबाचे पान - १ मूठ, गूळ - १०० ग्राम

### मिश्रण तयार करण्याची पद्धत :

१. जिरे, मिरे आणि धने यांना १५ मिनिटे भिजत ठेवा
२. वरील सर्व सामग्री एकत्र करून तिची पेस्ट तयार करा

### वापर करण्याची पद्धत :

३. सकाळ - संध्याकाळ छोटे - छोटे लाढू बनवून चारावे

# दुधाळ जनावरांच्या विविध रोगांवर पारंपरिक उपचार पद्धती

## सडामध्ये अडथळा



कङ्क्रो  
लिंबाच्या  
पानाची काढी



हळद



तूप

### सामग्री :

ताजीतोडलेली स्वच्छ कङ्क्रो लिंबाच्या पानाची काढी - १,  
हळद, लोणी किंवा तूप

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. सडाच्या लांची एवढी कङ्क्रो लिंबाच्या पानाची काढी तोडावी
२. हळद आणि लोणी किंवा तूप यांची पेस्ट लिंबाच्या पानाच्या काढीवर सर्व बाजूंनी लावून घ्या

### वापर करण्याची पद्धत :

१. हळद आणि लोणी किंवा तूप यांची पेस्ट लिंबाच्या पानाच्या काढीवर सर्व बाजूंनी लावून घ्या
२. पेस्ट लावलेली काढी घडचाळवाच्या काढ्याच्या विरुद्ध दिशेने (anti-clockwise) फिरवत सडामध्ये घाला
३. दूध काढल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन कङ्क्रो लिंबाच्या पानाची काढी वापरा

## जंत/कृमी



कडी



लसूण



मोहरी



केळीचा बूऱ्या



काळे मिरे



हळद



गूळ



कारले

### सामग्री

कडी - १ नग, लसूण - ५ पाकल्या, मोहरी - १० ग्राम,  
कङ्क्रो लिंबाची पाने - ५ मूळ, जिरे - १० ग्राम, कारले - ५० ग्राम,  
हळद - ५ ग्राम, काळे मिरे - ५ ग्राम, केळीचा बूऱ्या - १०० ग्राम,  
द्रोणपुष्पिका/ तुंबी पाने - ५ मूळ, गूळ - १०० ग्राम

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. जिरे, मिरे आणि मोहरी यांना ३० मिनिटे भिजत ठेवा
२. भिजलेले जिरे, मिरे आणि मोहरी यांना इतर सामग्री सोबत एकत्र  
करून पेस्ट तयार करा

### वापर करण्याची पद्धत :

१. मिश्रणावे छोटे - छोटे लाढू बनवून घ्या
२. तयार १-२ लाढूवर थोडेसे मीठ लावून पशूला दिवसातून एक  
वेळेस असे सलग तीन दिवस वारा

# दुधाळ जनावरांच्या विविध रोगांवर पारंपरिक उपचार पद्धती

## देवी/चामखीळ/भेगा



### सामग्री

लसूण - ५ पाकळ्या, हळद - १५ ग्रॅम, जिरे - १५ ग्रॅम,  
रान तुळस (स्वीट बेसिल) - एक मूठ, कटूणिंब पाने - एक मूठ,  
लोणी/ तृप - ५० ग्रॅम

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. १५ मिनिटांसाठी जिरे पाण्यात भिजत ठेवा
२. वरील सर्व सामग्रीचे बारिक पेस्ट तयार करा
३. नंतर लोणी मिसळून मिश्रण तयार करा

### वापर करण्याची पद्धत :

१. देवी/चामखीळ/ वरा होत नाही तो पर्यंत त्या भागावर वरील मिश्रण जास्तीत जारत वेळा लावत रहा
२. मिश्रण लावण्या अगोदर कातडी स्वाळ आणि कोरडी करून घ्या

## पोट फुगी आणि अपचन



### सामग्री

काढे - १०० ग्राम, लसूण - ३० पाकळ्या, लाल मिर्ची - २ नग,  
जिरे - १० ग्राम, हळद - १० ग्राम, गूळ - १०० ग्राम, काळे मिरे- १० ग्राम,  
विड्याचे पान - १० नग, अद्रक - १०० ग्राम

### मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. काळे मिरे आणि जिरे ३० मिनिट भिजत ठेवा
२. भिजलेले मिरे, जिरे एवं इतर सर्व सामग्री एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या

### वापर करण्याची पद्धत :

१. तयार पेस्ट चे छोटे - छोटे लाढू बनवून घ्या
२. तयार छोटे लाढू दिवसातून तीन चार वेळेस आजारी पशूला सलग तीन दिवस खाऊ धाला

# दुधाळ जनावरांच्या विविध रोगांवर पारंपरिक उपचार पद्धती

## अंग/भांड बाहेर येणे



कोरफड



हळद



लाजाळूचे पान

### सामग्री

कोरफड - १ पूर्ण पान, हळद - १ चिमुट, लाजाळूचे पान - २ मूठी

मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. कोरफडीचे पान चिरुन त्याचे जेल काढून घ्या
२. कोरफडीच्या जेलचा चिकटपणा कमी होईपर्यंत वारंवार जेलला धुवात रहा
३. जेल मध्ये १ चिमुट हळद टाकून जेल निस्मे हाई पर्यंत उकळत रहा आणि नंतर थंड होऊ द्या
४. लाजाळूच्या पानांची पेस्ट तयार करा

वापर करण्याची पद्धत :

१. बाहेर आलेले अंग व्यवस्थितपणे स्वच्छ करा
२. बाहेर आलेल्या अंगावर जेल शिंपडावे
३. बाहेर पडलेल्या अंगावरील जेल याळत्यानंतर त्यावर लाजाळूची पेस्ट लावा
४. अंग पूर्णपणे आत जाई पर्यंत ही पकिंया पुन्हा करत रहा

## लाळया खुरकुत - तोंडामधील जखम



जिरे



लसूण



मेथीदाणे



जाळे मिरे



गूळ



नारळ/श्रीफळ

### सामग्री

जिरे, मेथीदाणे, काळे मिरे, हळद, लसूण, नारळ/श्रीफळ, गूळ

मिश्रण तयार करण्याची पद्धती :

१. जिरे, मेथी आणि मिरे २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
२. त्यानंतर वरील सर्व सामग्री एकत्र करून त्याची पेस्ट बनवा
३. एक पूर्ण किसलेले नारळ पेस्ट मध्ये टाका आणि हाताने एकजीव करा
४. प्रत्येक येळेस ताजे मिश्रण वापरा

वापर करण्याची पद्धत :

१. पेस्ट, नारळ आणि गूळ याच्या मिश्रणाचे छोटे लाढू बनवून ते पशूच्या तोंडामध्ये, जिभेवर, टाळू या भागावर हळुवार हाताने लावा
२. दिवसातून तीनदा असे सलग ३-५ दिवस लावावे



# दुर्घोत्पादन

मार्गदर्शिका

विदर्भ मराठवाडा दुर्घोत्पादन प्रकाल्य, नामपूर